Shyamkamal Investments Limited

CIN: L65990MH1982PLC028554 Regd. Office: 8 Sai Complex Wing B, Kandarpada 44 D P RD Dahisar, West Mumbai Thane - 400 068 E-mail: <u>shyamkamalinvt@gmail.com</u>

Date: 20th November, 2023

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001

Dear Sir/Ma'am,

Sub: Newspaper Advertisement of extract of Unaudited Financial results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2023

Ref: Security Id: SHYMINV / Code: 505515

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has given Newspaper Advertisement on 12th November, 2023 of extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2023, in:

- 1. English Newspaper Active Times Newspaper and
- 2. Regional Language Newspaper (Marathi) Mumbai Lakshdeep Newspaper

Kindly take the same on your record and oblige us.

Thanking You.

Yours Faithfully,

For, Shyamkamal Investments Limited

Jatinbhai Shah Whole-time Director DIN: 03513997 New Delhi. Air quality across Delhi remains

in the "poor" category, according to the

Central Pollution Control Board (CPCB),

a day after rain in the national capital and

surrounding areas washed away the toxic

Rain Brings Down Delhi's Pollution Levels, But Air Quality Remains Poor

The Air Quality Index (AQI) today in Anand Vihar, RK Puram, Punjabi Bagh, and ITO was recorded at 282, 220, 236, and 263, respectively.

Many passengers

including driver

injured in head-on

collision between

truck and bus in UP

haze, bringing some relief to residents and improving air quality marginally. The Air Quality Index (AQI) today in Anand Vihar, RK Puram, Punjabi Bagh, and ITO was recorded at 282, 220, 236, and 263, respectively.Delhi was gasping for air after a week of suffocating pollution, with levels of harmful particles up to 100 times the World Health Organization's safe limit. The city was the world's most polluted last Thursday. o reduce pollution in Delhi and ensure adherence to anti-pollution measures, the Delhi Police inspected trucks carrying non-essential goods at the Ghazipur and Tikri borders on Friday night, as part of the GRAP 4 regulations. Delhi's air pollution control plan (GRAP Stage IV) only allows CNG, electric, and BS VI-compliant vehicles from other states to enter the city, except for essential services. Delhi Police inspected trucks entering the city

enforcing GRAP 4 regulations that permit only CNG and electric trucks to enter. Another team of Delhi Police at the Tikri border checked the trucks entering the

national capital. The weather department at the Ghazipur border on Friday night, forecasts partly cloudy skies with mist or from raging farm fires, with only six active

> Barabanki : Many passengers including the driver were injured in a head-on collision between a speeding truck and a transport corporation bus on Sanjay Setu of Banda-Bahraich National Highway in the Barabanki police station area. The police sent the injured to Ramnagar Community Health Center by ambulance and after a lot of effort, cleared the 2 kilometer jam and got the traffic moving. According to the details received, the Transport Corporation bus number UP

33 AT 5192 Charbagh was going from Lucknow to Balrampur. As soon as the bus reached Sanjay Setu, there was a head-on collision with a speeding truck number UP 53 DT 0333 coming from the front, due to which many passengers and the driver of the bus were injured. Driver Akhilesh Kumar was somehow taken out. Police took all the injured to Community Health Center Ramnagar by 108 ambulances and then after a lot of effort, freed other vehicles from the 2 kilometer long jam.

12 years.

PRATIK PANELS LIMITED CIN No: L17100MH1989PLC317374 Regd Office: Gala No. C-2 (H. No. 366/8-2),Gr. Floor, Gurudev Complex, Behind Deep Hotel, Sonale Village Bhiwandi Thane MH 421302 IN Email : pplby8@gmail.com Website: www.pratikpanels.con EXTRACT OF UNAUDITED FINANACIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023 . In Lakhs) Quarter Six Months Quarter ended ended ended Particulars 30.09.2023 30-09-2023 30.09.2023 Un-Audited Un-Audited Un-Audite 1 Total Income from Operations (net 2 Net Profit / (Loss) from ordinary -8.24 -7.84 activities before tax -15.49 3 Net Profit / (Loss) for the period after -15.49 -8.24 -7.84 tax (after Extraordinary items) 4 Equity Share Capital 638.99 638.99 38.99 5 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year) -109.49 6 Earnings Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs. 10/- each) (a) Basic 0.09 0.02 0.2 (b) Diluted 0.09 0.02 0.2 Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs. 10/- each) (a) Basic 0.2 0.09 0.02

Active Times SHYAMKAMAL INVESTMENTS LIMITED CIN: L65990MH1982PLC028554 Sai Complex Wing B, Kandarpada 44 D P RD Dahisar, Address West Mumbai Thane - 400 068 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30/09/2023

Read Daily

				akh, except EPS		
SI No.	Particulars	Quarter Ending on	Year to Date Figures	Corresponding 3 Months Ended in the previous year		
		30/09/2023	31/03/2023	30/09/2022		
1	Total income (net)	0.00	0.03	0.00		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9.90	-26.58	-2.56		
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional &/or Extraordinary items)	9.90	-26.58	-2.56		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional &/or Extraordinary items) Total Comprehensive income for the	1.95	-26.58	-2.56		
5	period (after Tax)	11.85	-25.97	-1.44		
6	Equity Share Capital	829.00	829.00	829.00		
7	Other Equity	-	-	-		
8	Face Value of Equity Share Capital	10/-	10/-	10/-		
9	Earnings Per Share (Basic / Diluted)	0.01	0.00	0.00		
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com. For Shyamkamal Investments Limited						
				/Sd Jatin Shah		
	te: 10.11.2023		W	Jatin Shai hole time Directo		
Pla	ice: Ahmedabad			DIN: 0351399		

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Owner of Schedule Property Late MRS. NANDINI P. JAISWAL, (Since Deceased died intestate on **11-12-2020**) and Late MR. PRAVIN AMRUTLAL JAISWAL (Since Deceased died intestate on **15-02-2022**) leaving behind them, **their** aughter MRS RIDHIMA PRAVIN JAISWAL and Son MR. MRUKANSH PRAVIN JAISWAL, as their only legal eirs.

behalf of my client MR On MRUKANSH PRAVIN JAISWAL, I the ndersigned advocate hereby invite laims or objection/s for the transfer of the cheduled property and shares and nterest of the deceased member in the scheduled property in fayour of my clien within a period of **14 days** from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection at advocate address. If no claims / objection re received within the period prescribed bove, the Society / Concerned uthorities shall be at the liberty to transfer the schedule property and shares and interest of the deceased to MR. MRUKANSH PRAVIN JAISWAL. Any laim thereafter shall be considered as aived and abandoned and the transfe

cases of stubble burning reported or

Punjab has reported 23,626 stubble burning

cases so far this paddy harvesting season.

Haryana.Delhi's air quality is one of the

worst among capital cities globally, with a

University of Chicago report finding that air

pollution reduces life expectancy by almost

Friday

SCHEDULE DESCRIPTION OF THE

PROPERTY Room No. C-9, Gorai (2) SAIDARPAN Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 209, RSC-36, Gorai, Borivali (W), Mumbai-400 091. ADV. R. K. TIWARI

(Adv. High Court) C-3/003, Chandresh Hills, 1,2,3 Lodha Marg, chole Road, Nallasopara (E), Palghar-401 209

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Owner of Schedule Property Late SMT. SAVITA DINESH CHHATBAR, (Since Deceased died intestate on 11-03-2014), leaving behind her, her One Son MR. AKSHAY DINESH CHHATBAR and her Two daughters MRS. URV1JAIMIN PARIKH and MRS. PURVI MITESH JOGI, as her only legal heirs and representative and her Husband Late MR. DINESH DARSANDAS CHHATBAR, (Since Deceased died intestateon21-10-2021), The said MR. SHANKAR B. SHINDE transfer the said orom in favour of MR. SANJAY KASHINATH RAUT through Un-Registred Agreement dated 10-04-1995 and after that paid stamp duty on the said Agreement, later on MR. Juty on the said Agreement, later on MR SANJAY KASHINATH RAUT transfer the said room in favour of MRS. SAVITA DINESH CHHATBAR, through Un-Registred Agreement dated 09-05-2007 and paid

Agreement dated 09-05-2007 and paid stamp duty on the said Agreement. On behalf of my client MR. AKSHAY DINESH CHHATBAR. I the undersigned advocate hereby invite claims or objection/s for the transfer of the scheduled property and shares and interest of the deceased member in the scheduled property in favour of my client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection at advocate address. If no claims / objection at advocate in the iberty to transfer the schedule property and shares and interest of the property and shares and interest of the deceased to MR. AKSHAY DINESH CHHATBAR Any claim thereafter shall be considered as waived and abandoned and transfer shall be completed. SCHEDULE DESCRIPTION OF THE

PROPERTY Room No. A-16, Charkop (1) ABHISHEK CHSL, Plot No. 401, RSC-35, Sector-4, Charkop, Kandiyali (W), Mumbai-400 067. ADV. R. K. TIWARI (Adv. High Court) C-3/003, Chandresh Hills, 1,2,3 Lodha Marg, Achole Road, Nallasopara (E), Palghar-401 205

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice tha ny client SWETA RAJIV CHAOUDHARY is a owner of Flat No. 302, B Wing, Third Floor, Building No. 10 (As per Sale Plan and Building No. 01 (As per Approva Plan), situated at S. No. 43, Hissa No. 6 of Village Kurgaon, Royal Garden Complex Boisar West, Tal. Palghar, Dist. Palgha area admeasuring 355.86 Sq. Ft. i.e. 33.06 Sq. Mtrs. (Carpet Area), My client has lost isplaced the Original Agreement for Sale ecuted between Imax Infra through part ner Nilesh Moreshwar Naik through Powe of Attorney Nikhil Eknath Mhatre and Sweta Rajiv Chaoudhary, Dated 02/12 2022, regitstered under Regn. No. 8264/2022 Sub Registrar Office of Palghar - 2, Police Complaint of which was lodged at Vasai Po lice Station, on 10/11/2023 under Lost Re port No. 34424/2023.

So if any person found the same origin Document regarding the said Flat or having any claim or right, interest, title, against i spect of said Flat however or otherwise, are ereby required to intimate e at my belo mentioned address within 14 days from the date of publication of this notice about the same, failing which it will presumed that there is no claim and Clear Title Certifcate of the Said Elat will be issue to my Client and my client shall further proceed and complete al the requirements. Such claim and objections received thereafter shall be deemed to have een waived.

PUBLIC NOTICE

e MS. ARTI D. JARIWALA (MRS. ART) BHARAT MEHTA), member of the Prabh hantinagar Co-operative Housing Society Lto nd Co- owner of Flat No. 102, First Floor o uilding No. A-2, Sector-4, Shanti Nagar, Mir oad (East), Dist. Thane - 401 107, died intesta 15/02/2023. Mr. Bharat Dalpatbhai Mehta aiming transfer of undivided shares an terest in the capital / property of the socie elonging to the deceased member in his name eing the husband and only legal heir an ccessor of the deceased. Claims and objection re hereby invited from the other legal heirs an accessors of the deceased if any for transfer o ndivided shares and interest belonging to the eceased by the society and inform dersigned within period of 15 days from the ublication of this notice failing which the ociety will transfer the undivided shares and terest in the name of Mr. Bharat Dalpatbha lehta and thereafter any claim or objection wi

ate : 12/11/2023 NIRAJ K. TRIPATHI

Advocate, Shop No. 14, A-5, Sector-Shantinagar, Mira Road, Dist. Than Mob. No. 843380093

PUBLIC NOTICE Mrs. Sunita Ramchandra Divekar a membe of the Bhagwa Mahal Cooperative Housing Society Ltd and holding Flat No-B-601 in the building of the Society, has reported to the Society that the Original Share Certificate bearing No. 56 for 5 (Five) Shares bearing Nos, from 276 to 280 has been lost/misplace and an application has been made for duplicat

Share Certificate. The Society hereby invites claims an objections from claimants/objector or objector for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such locuments and other proofs in support of his/ er/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary Bhagwa Mahal Cooperative Housing Sociel Ltd, at Bhagwa Mahal Cooperative Housin Society Ltd., B.J. Marg, Saatrasta, Mumba 400 011 if no claims/objections are receive within the period prescribed above, the Societ shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims bjections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under th bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors with he Secretary of the Society between 10.00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice till the date

expiry of its period For and on Behalf of Bhagwa Mahal Cooperative Housing Society Ltd Place : Mumbai Date : 12.11.2023 Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that I an investigating the title of Ms. Kavita Jagdisl **Pandya**, who is the 100% owner of the **Shop No –1**, on Ground Floor admeasuring 260.00 sq. ft. carpet up area equivalent to 24.15 sq. mtr. carpet area in the building known as "Gowardhan Nagar 'J' Wing Co-operative Housing Society Ltd." situated Poisa Gymkhana, Borsapada, Kandivali (West) Mumbai – 400067 and holding 10 shares o Rs.50.00 each vide Share Certificate No. 049 hereinafter referred to as "the said owner he said Shop" and "the said shares")

However, in 2017, Late Jyotsana Jagdisł Pandya, Late Jagdish Harishankar Pandya Ms. Kavita Jagdish Pandya & Mr. Sachir Jagdish Pandva had acquired loan from L& Finance Limited against the mortgage of the said Shop vide Loan (Loan A/c No.MUMHL17002041) and Loan (Loan A/c No.MUMHL17002304) vide Sanction _etter dated 13.11.2017 and 21.11.201 hereinafter referred to as "the said Loan Accounts) and "the said Financial Institution)

Now, the said Financial Institution has issued Letter dated 06.11.2023 having it's Ref. No 09/23/007 for the settlement of dues rtaining to the said Loan Accounts. As per this Letter dated 06.11.2023, the said financial institution L & T Finance have agreed to settl the dues with "One time settlement Amount".

Whereas, Ms. Kavita Jagdish Pandva is nov selling the said Shop along with all the rights, title, shares and interest to my clients, Bhavna Kishor Pabari wherein my client is going to clear the said owner's dues with the said financial institution by making payment of the One Time Settlement amount as offered by th said Financial Institution.

Therefore, all persons having any claim on the said Shop or any part thereof by way of sale exchange, mortgage, charge, lien naintenance, possession, gift, trust easement or otherwise, except for the above mentioned mortgage, are requested to inform me about the same in writing at our Office

ACTIVE TIMES

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. HITENDRA SADANAND PATIL, is Legal Heir of Flat No. 204, D-Wing, on Second Floor, in the society known as "PRABHAT NAGAR Co-operative Housing Society Limited", admeasuring total area 320 Sq. Ft. Built Up i.e 29.73 Sq. meters Built Up area at Opp. Shivneri, Rai Village Uttan Road Revenue Village - RAI MURDHE, Bhayander (West), Taluka and District- Thane- 401101,. By and Between M/S. PRABHAT ENTERPRISES. to MR. HITENDRA SADANAND PATIL & MR. SADANAND DAMODAR PATIL, AGREEMENT DATED 26th day of June 2004,. (Builder Agreement). AND Late MR. SADANAND DAMODAR PATIL, was died on 08/01/2012, he left behind him legal heir 1) SMT. GEETA SADANAND PATIL (Wife), 2) MR, AJAY SADANAND PATIL (Son) 3) MR. KAILAS SADANAND PATIL (Son) & 4) MR. HITENDRA SADANAND PATIL (Son) ALL legal heirs transfer their rights to MR. HITENDRA SADANAND PATIL, now Applicant is the 100% owner of the said Flat.

Any person/s, banks, financial institutions individuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim, whatsoever, on the said property, of which please take a note.

Dilip K. Pandey Date: 12/11/2023 (Advocate High Court) B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayandar (E), Dist. Thane - 401 105.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our 1) MRS. MEENA KIRAN RAJAWAT & 2) MR. KIRAN PUKHRAJ RAJAWAT are owners of Flat No. 302, 3⁵⁶ Floor, Harbour Crest Co-operative Housing Society Ltd., situated at Plot No. 14, Tulsiwadi, Mount Road, Mazgaon, Mumbai 400010 also described in the Schedule heret below free from all encumbrances. Our Client has lost and/or misplaced a

the 4original title documents in respect of the said Flat mentioned in the schedule and despite of due and diligent search is unable to trace the title documents in respect of the property that the original purchase Chain of Agreements.

a) Original of Agreement for Sale dated 23RD July 1978 executed between Smt. ILA PRAVIN KAMDAR and M/s Bonny Enterprises referre Builder

b) Original of Agreement for Sale dated 3^{stD} July 1984 executed between a)SHRI. NATHMAL BHERAJI JAIN & SMT. SUSHILA NATHMAL JAIN from the erstwhile owner Smt. ILA PRAVIN KAMDAR.


CONTROL OF A STREAM OF A S the erstwhile owner a)SHRI. NATHMAL BHERAJ JAIN & SMT. SUSHILA NATHIMAL JAIN registered the Declaration duly the Agreement for sale dated 19¹¹ July 2003 bearing document no. BBE3-7866 2008. Dated 24/10/2008.

d) Original of Agreement for Sale dated 21st January 2011 executed between 1) MRS. MEENA KIRAN RAJAWAT & 2) MR. KIRAN PUKHRAJ RAJAWAT, from the erstwhile owner a) SHRI LALITA DILIP JAIN & 2) MR. DILIPKUMAR MOTILALJI JAIN registered document no. BBE3 747-2011. Dated 24/01/201.

Any person/s who has in his powe Any person/s who has in his power, custody and /or possession any title document, agreement and/or writings in respect of any of the schedule premises and/or has any claim or objection by way of sale, lease, lien, charge, inheritance, mortgage, exchange, gift, trust, tenancy, possession, easement, occupancy rights or otherwise howsoever is required to lodge the said claim or objection if any and/or handover such title documents Arreement for Sale Sale Deed title documents, Agreement for Sale, Sale Deed Arrangements, writing in respect of the scheduled Arrangements, writing in respect or the scheduleo premises or any of them, in the office of the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice failing which our will not entertain any objection and/or claim of any nature whatsoever from any person and the same will be considered as unjued. sidered as waive

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Flat No. 302, 3⁸⁰ Floor, Harbour Crest Co-operativ Housing Society Ltd., situated at Plot No. 14 Tulsiwadi, Mount Road, Mazgaon, Mumbai 40001 admeasuring 525 sq feet Built-up area bearing C S. 313,314 & 124(Part) of Mazgaon Division

Dated this 12[™]November 2023 Asadali Mazgaonwala, **M/s. Makker & Co** Shop No. 7B, Shamji Morarji Bldg, Champshi Bhimji Road, Opp Mazgaon Tower, Mazgaon, Mumbai - 400 010.



After a crackdown on farmers indulging in stubble burning, the state recorded a 68% decline in farm fire incidents, with 639 cases reported on Thursday. An IMD official said following the passage of the western disturbance, wind speeds are expected to increase from the current 5-6 kmph to around 15 kmph on November 11. This anticipated increase in wind speed could help disperse pollutants and improve air quality ahead of Diwali. The weather department has predicted "mainly clear skies with shallow fog" for today. Delhi-NCR's air quality plummeted over the past week due to falling temperatures, stagnant winds that stifled pollution dispersion, and a surge in post-harvest paddy stubble burning in Punjab and

shallow fog in the mornings on Sunday and

Monday, followed by mainly clear skies

with shallow fog in the mornings on Tuesday

and Wednesday.Light to moderate rainfall

across Punjab has provided significant relief

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com The above results were reviewed by Audit Committee and then approved by the Board of Directors in their meeting held on 11 November 2023. The Statutory auditors have completed the Limited Review for the quarter ended 30th September 2023 and also for all comparatives periods presented in these results. For Pratik Panels Limited

Date: 11th November, 2023.

Place: Thane

0.09

0.02

Pankaj Chandrakant Mishra

Director (DIN : 03604391)

0

Advocate, Uday Pratap C, Singh Shop No. F/73, New Seema Complex. Tulinj Road, Nallasopara (East), Tal. Vasa Dist. Palghar.

(D - :- | - -

44, Gajanan Vijay CHS Ltd., Plot No. 437 Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4 **Charkop, Kandivali (West), Mumbai – 400** 067, together with notarized true copies of the documents in support of such claim within ourteen days from the publication hereof. Any claim received after the aforesaid period nd/or without notarized true copies of th documents in support of such claim shall not be taken into consideration and any such clair shall be deemed to have been waived Dated this 12th day of November 2023

For Gangan Legal Associates Nikeeta V. Gangar

Sd/

LAD through his C.A. MRS. KUSUM U. LAD under General Power of Attorney dated 10.02.2007, hence Mr. Shivaji S. Darbar through his C.A. MRS.KUSUM U. LAD.,hereby invites claims or objection from the heir/heirs or other claimants/ objectors to transfer of the aforesaid flat mentioned in the Schedule of the property or any part thereof may inform in writing to me at address given below within 7 days about their claim with evidencery document/proof on the aforesaid flat. Falling which no claim be entertain and the said flat shall be deemed as free of all encumbrances and claims and free from all litigations and is of clear title SCHEDULE OF THE PROPERTY

Being Flat no. 503, Bldg. No. 2B, Apnaghar Co- Op. Hsg. Soc.,Ltd., at Telli Galli, Sai Wadi, Andheri (East) Mumbai-400 069. As per My Instruction MRS. KUSUM U.LAD. MR. B.S. PANDEY Date: 12/11/2023 (Advocate High Court)

Shop No. 66 & 67, Golden Trade Center CHS Ltd Tulinj Road Nallasopara East, Vasai, Palghar-401209.

PUBLIC NOTICE

Notice, is hereby given that, Mr. Anil B. Tiwari is owner of flat no.6, Ravikiran CHS LTD, Khambalpada, Dombivali East on the land bearing Plot No. 02 of old survey No. 194/13/3. (P) & New bhumapan Kramank 78, Upvibhag No.13/3(p), Survey No. 78, Hissa No.12(P), within the limit of kalyan Dombivali Municipal corporation within the registration district Thane and Sub registration district Kalyan. Ravikiran CHS LTD issued share certificate in the Name of Anil B. Tiwari on 30.09.2006 bearing Share certificate no. 14 vide 5 shares having Nos. 66 to 70. Anil B. Tiwari expired on 03.11.2005 leaving

behind 1. Godavari Anil Tiwari (wife) 2. Deepak Anil Tiwari(Son) 3. Rahul Anil Tiwari (son) as legal heirs.

Smt. Godavari Anil Tiwari expired on 13.02.2020 leaving behind 1. Deepak Anil Tiwari and 2.Rahul Anil Tiwari only legal heirs. All persons having or claming any right, title estate. or intrest in the said Room ,by way of sale, co-ownership, partnership, agreemen forsale, exchange, transfer, lease, sublease, mortgage, gift, tenancy,leave and license, trust, inheritance, bequest, possession, charge, lien, easementor otherwise howsoever, into or upon the said Room or any part thereof are hereby requested to make the same known in writing together with all documentary proof in support thereof to the undersigned at the address mentioned herein below within 14 days from the date of publication hereof, after which period, all such purposed claims /objection, interest, cliams or nands shall be deemed to have bee waived and/or abandoned to all intent and purpose.

Sd/ Adv. Pooja Rupesh Phatkare A-1/207, Laram Center, Above federal Bank Opp. Railway Station Andheri West- 400 058

Т	'EJNAKSH H	IEALTHCARE	LIMITED			
CIN No.:- L85100MH2008PLC179034						
Office: A	601. Floor No.6. Kailash Bu	siness Park, Veer Savarkar Marc	a. Vikroli - West. Mumbai -			

Regd 400079 Telephone No.: 022-2754 2311; Website: www.tejnaksh.com; Email ID: instituteofurology@gmail.com STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (Rs. in Lacs)									
			Standalone		Consolidate					
Sr. No		Quarter Ended 30-09-2023 (Unaudited)	Half Year Ended 30-09-2023 (Unaudited)	Corresponding Quarter Ended in previous year 30-09-2022 (Unaudited)	Quarter Ended 30-09-2023 (Unaudited)	Half Year Ended 30-09-2023 (Unaudited)	Corresponding Quarter Ended in previous year 30-09-2022 (Unaudited)			
1	Total Income from operations (net) Net Profit/(Loss) for the period	205.98	397.79	216.82	309.21	611.72	352.31			
3	(before Extraordinary Items & Tax) Net Profit/(Loss) for the period before tax	66.78	89.03	86.67	82.59	104.07	120.33			
4	(after Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax	66.78 49.55	89.03 65.91	86.67 64.86	82.59 61.06	104.07 76.85	120.33 90.05			
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital	49.86 1015.68	66.55 1015.68	65.07 1015.68	61.67 1015.68	78.07 1015.68	90.65 1015.68			
7 8	Reserves (Excluding Revaluation Reserve) Earning Per Share (Before extraordinary items) (of ₹ 10/- Each)	-	-	-	-	-	-			
9	a) Basic b) Diluted Earning Per Share (After extraordinary items)	0.24 0.24	0.32 0.32	0.64 0.64	0.28 0.28	0.36 0.36	0.82 0.82			
	a) Basic b) Diluted	0.24 0.24	0.32 0.32	0.64 0.64	0.28 0.28	0.36 0.36	0.82 0.82			

Notes :

- 1) The Statement of unaudited consolidated financial results ('the Statement') of Tejnaksh Healthcare Limited (the 'Parent'/ 'Group') and its subsidiaries (together referred to as the 'Group') for the quarter ended September 30, 2023 has been reviewed by the Audit Risk and Compliance Committee and approved by the Board of Directors on November 11, 2023. The Statutory Auditors of the Group have carried out a Limited Review of the aforesaid results.
- 2) The Statement has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim financial Reporting", prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- 3) The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable. Figures for the quarter ended September 30, 2023 included in the Standalone Statement, is the balancing figure between unaudited figure in respect of the half financial year and the unaudited published year to date figures up to June 30, 2023 being the end of the first Quarter of the financial year.
- 4) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com
- 5) The holding company has considered the proposal of subdividing equity shares, each with a face value of Rs. 10/-, fully paid up, into equity shares with a face value of Rs. 5/- each, also fully paid up. On 24th June 2023, the said proposal was approved by the shareholders at the Extraordinary General Meeting, with a record date set as 19th July 2023.
- In accordance with Ind AS 33 (Earnings Per Share), the EPS mentioned in point 8 of the statement above has been retrospectively adjusted.
- 6) The Group's operating segment is 'Medical and Healthcare Services. Since the Group has a single operating segment. disclosure pertaining to segments as per Regulation 33(1)(c) read with clause (L) of Part A of Schedule IV of the SEBI Regulations is not applicable

For & on behalf of the Board of Directors

	Sd/-
	Dr. Ashish Rawandale
Place : Mumbai	Managing Director
Date : 12.11.2023	Din: 02005733

ROSE MERC LIMITED CIN: L24110MH1985PLC035078 Regd. Office : 15/B/4, New Sion CHS SIES College, Behind D Mart, Sion West Mumbai 400022 Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended on September 30, 2023 (Rs. in Lakh except EPS)						
Sr. No.	Particulars	3 Months Ended Half y Ende				
NU.		30-09-23 (Unaudited)	30-09-22 (Unaudited)	30-09-23 (Unaudited)		
1	Total income from operations (net)	0.00	0.00	59.90		
2	Net Profit before tax and exceptional items	(54.18)	(7.49)	(92.34)		
3	Net Profit after tax	(54.20)	(7.49)	(92.34)		
4	Total comprehensive Income for the period	0.00	0.00	59.90		
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	397.40	99.60	397.40		
6	Earning Per Share (of Rs. 10/-each)					
	a) Basic (Rs.)	(1.36)	(0.75)	(2.32)		
	b) Diluted (Rs.)	(1.36)	(0.35)	(2.32)		

The above said finanical results were reviewed by the Audit Committee and then approve by the Board of Directors at their respective Meetings held on 10th November, 2023. The Statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Results of th Compnay for the Quarter and Half year ended 30/09/2023.

These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standar (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rule as amended from time to time.

- The Company has only one reportable business segment. Hence, separate informatio for segment wise disclosure is given in accordance with the requirements of Ind A (AS) 108 - "Segment Reporting" is not required.
- Statement of Assets and Liabilities and cashflow statement as on 30th September 202 is enclosed herewith

An amount of Rs. 177.40 was incurred to create brand awareness and brand development The same has been booked as prepaid expense on the major event of Mumbai Cricke Excellency Awards. This event marked a significant milestone in the company's journe towards becoming a sports and entertainment giant. The successful execution of thi event established a strong good will and credibility with the Mumbai Cricket Association (MCA). Consequently, the company, through its associate company Outcry Media Solutions pvt ltd (earlier name as Fyopro services pvt ltd), secured hosting and ever conducting rights for NMPL (Navi Mumbai Premier League). These achievements accumulated over the years will position Rose Merc Ltd. as a formidable force in th sporting and events industry. Additionally, ongoing negotiations are in progress with ke entities, including the Indian Style Wrestling Association, for hosting 'Hind Kesari,' th biggest mud wrestling title in India, starting from 2024.

The figures for the corresponding previous period have been regrouped/ reclassifie wherever necessary, to make them comparable

Place: Mumbai

Date : 12th November, 2023

For and on Behalf of the Board

sd/-VAISHALI PARKAR KUMAR Director : 09159108

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that **MR. SHIVAJI S. DARBAR** having flat premises being Flat no. 503, Bldg. No. 2B, Apnaghar Co-Op. Hsg. Soc.,Ltd., at Telli Galli, Sai Wadi, Andheri (East)

Mumbai-400 069, and the said flat is under SRA

Now Mr. Shivaji S. Darbar want to transfer the said

flat premises in favour of MR.UMESH FARSARAM

(रु.लाखात

आकडे

0.03

श्यामकमल इन्व्हेस्टमेंटस लिमिटेडकरित

सही/- जतिन शा

पुर्णवेळ संचालव

डीआयएन:०३५१३९९७

वर्ष ते तारीख

38.03.23

एस व्यतिरिक्त

मागील वर्षा

प्रंपलेले संबंधि

३ महिने

0.00

-२.५६

-२.५६

-२.५६

-१.४४

628.00

30/-

0.00

30.09.77

चोरीची बाइक विकण्यासाठी चौपाटीवर थांबले; पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले


सोलापूर , दि.११ : पूर्व भागातील चौपाटीवर एका बाइकवर दोघे चोरीची व जावीद हुसेन नदाफ (वय ३०, दोघे रा. बाइक विकण्यासाठी थांबल्याची खबर सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली नावे आहेत. याशिवाय घरफोडीतील अन् सापळा लावून दोघांनाही पकडून आणखी दोघांना पकडून त्यांच्याकडून ३ त्यांच्याकडील आणखी पाच बाइकसह लाख ११ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त सहा गुन्हे उघडकीस आणले.

सिद्दीक अब्दुल सत्तार शेख (वय ३०) करण्यात आला.

	TRACT OF UNAUDITED FINANACIAL RESULTS FOR 1		(R	s. In Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2023	Six Months ended 30-09-2023	Quarter ended 30.09.2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total Income from Operations (net)	-	-	-
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	-8.24	-15.49	-7.84
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	-8.24	-15.49	-7.84
4	Equity Share Capital	638.99	638.99	38.99
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	-	-109.49	-
6	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs. 10/- each)			
	(a) Basic	0.09	0.02	0.2
	(b) Diluted	0.09	0.02	0.2
7	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs. 10/- each)			
ľ	(a) Basic	0.09	0.02	0.2
	(b) Diluted	0.09	0.02	0.2
Re an Qu ww the	ote : The above is an extract of the desults filed with the Stock Exchanges und d Other Disclosure Requirements) Requirerely Financial Results are available ww.bseindia.com The above results were approved by the Board of Directors in 23.The Statutory auditors have complete	er Regulation Ilations, 201 on the Sto e reviewed their meeti	on 33 of the SEE 5. The full forn ock Exchange by Audit Comm ng held on 11 N	BI (Listing nat of the website : nittee and November

Date: 11th November, 2023. Place: Thane

उपलब्ध आहे Sd/-ठिकाण: नवी मुंबई Pankai Chandrakant Mishra Director (DIN : 03604391) दिनांक १० नोव्हेंबर २०२३



जाहीर सूचना

थि सचना देण्यात येत आहे की. श्री. अनिल बी. तिवार हे जने सर्व्हे क्र.१९४/१३/३(भाग) आणि नवीन भमापन क्रमांक ७८, उपविभाग क्र. १३/३ (पी), सर्व्हे क्रमांक ७८, हिसा क्र. १२ (भाग) मधील प्लॉट क्र.०२ असलेल्या जमिनीवर फ्लॅट क्र.६, रविकिरण कोहौसोलि. खंबाळपाडा, डोंबिवली पर्व यांचे मालक आहेत, नोंदणी जिल्हा ठाणे आणि उप नोंदणी जिल्हा कल्याण अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत.

रविकिरण कोहौसोलि ने दि.३०.०९.२००६ रोजी अनिल बी. तिवारी यांच्या नावाने ५ शेअर्स असलेले भाग ग्माणपत्र क्र.१४ जारी केले आणि क्र. ६६ ते ७० असलेले व अनिल बी तिवारी यांचे दि ०३ ११ २००५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १.गोदावरी अनिल तिवारी (पत्नी) २.दीपक अनिल तिवारी (मुलगा), ३.राहुल अनिल तिवारी (मुलगा) हे कायदेशीर वारस आहेत. श्रीमती. गोदावरी अनिल तिवारी यांचे दि.१३.०२.२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात १ दीपक अनिल तिवारी आणि २.राहुल अनिल तिवारी हेच फक्त कायदेशीर वारस

सर्व व्यक्तींना जर सदर फ्लॅटबाबत विक्री, सह-मालकीत्व.

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड C Galaxy सीआयएनः एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७

नोंदणीकृत कार्यालयः सी ४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, भारत. द्र.:+९१ २२ २७६१६६६६/३३०६३७००, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एक	त्रेत		
		संपलेली तिमाही		संपलेले अ	संपलेले वर्ष	
तपशिल	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	୧८३.৭२	989.00	9235.80	୩९२୪.८९	२३९९.३१	୪୪६୪.୦३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<u></u> \$0.40	૬.୧୦	90६.६६	9९३.६७	૨૨૬.૩૬	୫७२.९५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<u></u> \$0.40	९६.१७	90६.६६	983.60	૨૨૬.૩૬	802.94
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	00.82	64.90	۲۵.۷۵ کې	૧५૨.૬	9८४.२४	3CO.9C
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)						
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	60.48	63.85	90Ę.૮૪	9६9.0५	રરૂદ.૬૬	834.68
समभाग भांडवल	34.84	34.84	રૂપ.૪૫	34.84	34.84	34.84
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)						
अ. मूळ	२१.८४	29.20	રરૂ.૬૬	83.08	૬	900.88
ब. सौमिकृत	29.68	२१.२०	રરૂ.૬५	83.08	49.98	900.8

			एकमे	व		
		संपलेली तिमाही		संपलेले व	संपलेले वर्ष	
तपशिल	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	643.52	૬५૨.૮७	८६९.६७	9३६६.9५	୨७२९.९୨	3906.04
करपुर्व नफा	03.00	६९.२४	૬૨.३૮	982.28	9२३.६२	२८७.६१
करानंतर नफा	48.96	49.08	8£.8८	90६.७२	९२.०२	२१४.०१
एकूण सर्वकष उत्पन्न	પુરૂ.દ્વા	49.88	86.44	904.93	९२.१७	२१३.९०

 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस लिमिटेडकरित

सही/ यु. शेखर

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२६५०१७

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंद.कार्यालय: दी न्यु महालक्ष्मी सिल्क मिल्स प्रा.लि., मथुरादास मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३, दूर.:०२२-६६८११६००; वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल एस व्यतिरिक्त)

	एकत्रित					
		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष	
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	(१०५४)	५१९९	१०५४	९६५०	२०६८७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२१५१)	(૨૭५५)	(३८५७)	(४९०६)	(७९०५)	(१५२४६)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२७९६)	(३६८८)	(३८५७)	(६४८४)	(७९०५)	(१८५२०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२८१४)	(३६८९)	((६५०३)	(७९०६)	(१८५२८)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२८०७)	(३६८३)	(३८६०)	(६४९०)	(७९१२)	(१८५०२)
समभाग भांडवल	२५४३	२५४३	२५४३	२५४३	२५४३	રષ૪३
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	(२०३७७)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)						
मूळ	(७.७५)	(१०.१५)	(१०.६२)	(१७.९०)	(२१.७६)	(५१.००)
सौमिकृत	(७.७५)	(१०.१५)	(१०.६२)	(१७.९०)	(२१.७६)	(48.00)

टिप सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.morarjee.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता the for

षाकारता	एकमव लखाप	ाराक्षत वित्ताय	।नष्कषाचा अहव	त्राल.		
	7	संपलेली तिमाई	î -	संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष
	३०.०९.२३	३०.०६.२३	३०.०९.२२	३०.०९.२३	३०.०९.२२	३१.०३.२३

श्यामकमल	इन्व्हेस्टमेंटस्	लिमिटेड
----------	------------------	---------

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०२८५५४ पत्ता: ८ साई कॉम्प्लेक्स, विंग बी, कांदरपाडा, ४४, डी पी रोड, दहिसर पश्चिम, मुंबई, ठाणे-४०००६८. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली

३०.०९.२३

0.00

Notice is hereby given to public at large that **MR. SHIVAJI S. DARBAR** having flat premises being Flat no. 503, Bldg. No. 2B, Apnaghar Co-Op. Hsg. Soc.,Ltd., at Telli Galli, Sai Wadi, Andheri (East) Mumbai-400 069, and the said flat is under SRA

Scheme. Now Mr. Shivaji S. Darbar want to transfer the said flat premises in favour of MR.UMESH FARSARAM LAD through his C.A. MRS. KUSUM U. LAD., under General Power of Attorney dated 10.02.2007, hence Mr. Shivaji S. Darbar through his C.A. MRS.KUSUM U. LAD,hereby invites claims or objection from the hair/bair/ser or ther claimsof objection from the heir/heirs or other claimant objectors to transfer of the aforesaid flat mentione in the Schedule of the property or any part thereof may inform in writing to me at address given below within **7 days** about their claim with evidencery document/proof on the aforesaid flat. Falling which no claim be entertain and the said flat shall be deemed as free of all encumbrances and claims an free from all litigations and is of clear title.

PUBLIC NOTICE

Sche

SCHEDULE OF THE PROPERTY
Being Flat no. 503, Bldg. No. 2B, Apnaghar Co- Op. Hsg. Soc.,Ltd., at Telli Galli, Sai Wadi, Andheri (East)
Mumbai-400 069.
As per My Instruction.
MRS. KUSUM U.LAD. Sd/-
MR. B.S. PANDEY

Date: 12/11/2023 (Advocate High Court) Shop No. 66 & 67, Golden Trade Center CHS Ltd Tulinj Road Nallasopara East, Vasai, Palghar-401209.

जवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवाविशेष साधारण बाबपूर्व 9.90 - २६.५८ (अर, जानवाराज जान) किनावरा सामरा का कि करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 9.90 - २६.५८ (अपनादात्मक आग) (क्विंग विशेष साधारण बाबनंतर) (अपनादात्मकआणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 8.90 -२६.५८ जलावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर) ११.८५ -૨५.૬હ मभाग भांडवल ८२९.०० 628.00 तर समभाग . समाभाग भांडवलाचे दर्शनी मुल्य १०/-१०/-उत्पन्न प्रतिभाग (मूळ व सौमिकृत) 0.00

... सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर ग्रिकायर्सेट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्धवार्थिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

देनांक: १०.११.२०२३ . ठेकाण: अहमदाबाद

एकूण उत्पन्न (निव्वळ)

FINE - LINE CIRCUITS LIMITED

REGD.OFFICE: 145 SDF - V, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096.

CIN NO: L72900MH1989PLC13521 Email: fineline@fineline.co.in

Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554, Website: www.finelineindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2023

						(Rs. in Lakh	s except EPS	
Sr.		C C	Quarter Ended		Half yea	r ended	Year Ended	
No.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	
			(Reviewed)		(Revie	(Audited)		
1)	Total Income from operations (Net)	528.67	520.83	762.74	1049.50	1433.08	2755.99	
2)	Net Profit/(Loss) from Ordinary	(7.91)	(10.77)	3.75	(18.68)	8.86	6.62	
	Activities before Tax							
3)	Net Profit/(Loss) from Ordinary	(7.26)	(10.97)	3.14	(18.24)	7.12	7.18	
	Activities after Tax							
4)	Total Comprehensive Income after Tax	(7.26)	(10.97)	3.14	(18.24)	7.12	18.94	
5)	Paid up equity share capital-	482.65	482.65	482.65	482.65	482.65	482.65	
	(Face value of Rs.10/- each)							
6)	Reserves (Excluding Revaluation							
	Reserve as shown in the Balance							
	Sheet of previous year)						368.91	
7)	Earning Per Share (EPS)							
	(before extraordinary items)							
	(of Rs. 10/- each -Not annualised)							
	(a) Basic & Diluted	(0.15)	(0.23)	0.07	(0.38)	0.15	0.15	
8)	Earning Per Share (EPS)							
	(after extraordinary items)							
	(of Rs. 10/- each -Not annualised)							
	(a) Basic & Diluted	(0.15)	(0.23)	0.07	(0.38)	0.15	0.15	

Notes

) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.

The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discloure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website bseindia.com and on the website of the Company at www.finelineindia.com

om and on the website of the Company at www.finelineindia.com		
	By Order of the Board	
	Sd/-	
	RAJIV B. DOSHI	
	DIN : 00651098	
	Executive Director	

Place : Mumbai Date : 11th November, 2023

ओमेगा इंटरॅक्टीव्ह टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०७७२१४

नोंदणीकृत कार्यालय: ई-30८, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००५३. दूर.:६३५६३५४९९९, ई-मेल:omegainteractive.technologies@gmail.com, वेक्साईट:https://www.omegainteractive.net

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु हजारात ईपीएस व्यतिरि

					(रु.हजारात, इप	ार्स व्यातारक)	
		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष		
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	0.00	0.00	४८०.६३	0.00	९३२.९६	२४३४.४९	
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४३३.००)	(૬૨१.૪५)	२२.२८	(१०५४.४५)	२९.५२	७६१.४९	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४३३.००)	(દ્દરશ.૪५)	२२.२८	(१०५४.४५)	२९.५२	હદ્દર.૪૬	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४३३.००)	(દ્દરશ.૪५)	२२.२८	(१०५४.४५)	२९.५२	५६९.५४	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष		(· · · · /					
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)	(४३३.००) ५०००.००	(६२१.४५) ५०००.००	२२.२८ ५०००.००	(१०५४.४५) ५०००.००	२९.५२ ५०००.००	५६९.५४ ५०००.००	
इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानसार पर्नमल्यांकीत राखीव वगळन)	_	_	_	-	-	૩૬५९.७१	

		उप-भाडपट्टा, तारण, बक्षास, वाहवाट, ालव्ह अण्ड	तपशील			३०.०९.२ अलेखापरिशि			३०.०९.२३ ३०.० गलेखापरिक्षित अलेखा		३१.०३.२३ लेखापरिक्षित	दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	-	-	३६५९.७१
		लायसन्स, न्यास, वारसाहक्ष, ताबा, अधिभार, मालकी हक्क. कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही	कार्यचलनातून एकूण उल	ন্দন্ন			-		<u>१०५४</u>	९६५०	२०६८७	 उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचालनाकरिता) 						
			नालावधीकरिता नफा/						10 (0		(0,00	१) मूळ ईपीएस	(0.26)	(१.२४)	0.08	(२.११)	0.0६	१.१४
			कर व अपवादात्मक			(२१५	(૨૭५५	(३८५७)	(४९०६)	७९०५)	(१५२६३)	२) सौमिकृत ईपीएस	(0.29)	(१.२४)	0.08	(२.११)	0.0६	१.१४
			फरपुर्व कालावधीकरि <u>त</u>									टिप:			I			
			अपवादात्मक बाबनंत	7		(२७९				७९०५)	(१८५३७)	१ वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि भ	0.99.2023	रोजी झालेल्या संचात	क मंडळाच्या र	सभेत मान्य करप	ण्यात आले.	
		इच्छा व उद्देशांकरिता त्याग व स्थगित केले आहेत असे	hर व अपवादात्मक ब	बनतर नफा/(ताटा)		(२८१	.४) (३६८८	.) (३८५७)	. ,	७९०५)	(१८५४२)	२. सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मय						लेखाप्रमाण)
		समजले जाईल.							मोरारजी व	क्स्टाईल्स	ग लिमिटेडकरिता	अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.	41401 4011		(14 4 41410)	ICI ICI I HIGCI IV	111 (1100194	
		सही/-									सही/-	 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन 	2001				,) 0 00 00	
		वकील पुजा रुपेश फटकारे 💡	}								वर्धन ए. पिरामल ार्यकारी उपाध्यक्ष		२०१५ च्या ।•	ायम ३३ अन्वय स्टाव च कच्चे जिल्ली च क	० एवसचेजसह २ ० जिल्लीन किन् य का	सादर करण्यात उ न्नेन्ट्रान्स्ट्रिल्ट न	୬ାଡ଼ଡା ୩୦.୩୩ କାର୍ଚ୍ଚ ବିଜ୍ଞାନ	1.2023 राजा
			ठेकाणः मुंबई देनांकः १० नोव्हेंबर,	2023							विकारा उपाध्यक्ष न:000४४९७२)	संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर न						
		रेल्वे स्टेशन समोर, अंधेरी पश्चिम-४०००५८.	4.1147. 30 11-64(j	1014						अआगर्		कंपनीच्या https://www.omegainteractive.net वेबसाईटवर	आणि स्टाक	एक्सचजच्या WWW				
															ओमेगा	इंटरॅक्टीव्ह टेक	नॉलॉजीस लि	जमिटेडकरिता
	-68080-	तेजन्म	थ हेल्शा	के थर हि	लमिटेड													सही/-
1																	;	अरुण कुमार
1	tej <u>nak</u> sh e j	सीन: नोंदणीकृत कार्यालय : ओ ६०१, मजला क्रमाव	– एल८५१००एमए हृहु कैलाण बिद्य-	चरण्ठदेपाएलसार म पार्कतीर सात	७९०३४ गकामार्गतिकोली	– पश्चिम मंत्रई –	Xaaalas					दिनांक: १०.११.२०२३						(संचालक)
8		टेलि.क्र.: ०२२-२७५४ २३११ वेब	माईट: www.teina	iksh.com ई-मेल	instituteofurol	av@amail.com	1					ठिकाण: मुंबई					दीथागणन	:०९०५५९६४
	4505×	३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाई	ोकरीता स्वतंत्रीत	न आणि एकत्रीत	अलेखापरिक्षीत	वित्तीय निष्कर्षा	चा अहवाल	(रू. लाखात)				104711. 342					000147-1	.0 30 3 3 3 40
				स्वतंत्रीत			पकत्रीत	(હ. ભાલાત)					_	_	_	_	_	_
			सुंपलेली	स्वतत्रात संपलेली	मागील	सूंपलेली	एकत्रात संपलेली	मागील				हिंदुजा लेलॅण्ड फायनान्स	faif	चेन –				
. अ			संपलला तिमाही	संपलला सहामाही	मागाल संपलेला	सपलला तिमाही	संपलला सहामाही	मागाल संपलेला		6		ाहदुजा ललण्ड फायनान्स	IGI	न८५				
क्र.		तपशिल			वर्षातून संपलेली तिमाही संबंधित			वर्षातून संपलेली तिमाही संबंधित				्राखा कार्यालय: ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, ओरियन बिझ			वदी ठाणे पश्चि	m-x008010		
			30.09.2023	20.09.2023	तिमाही संबंधित	20.09.2023	20.09.2022	तिमाही संबंधित	HINDUJA	ETLAN	DFINANCE	कॉर्पोरेट कार्यालय: क्र.२७/ए, इंटर, इंटरियल इंस्ट्रेयल इंस्ट्रेट, गिंडी,			-01011114			
			३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षीत) (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षीत)										
१	कार्यचलनात	न एकुण उत्पन्न	२०५.९८	२७.७९	२१६.८२	३०९.२१	६११.७२	३५२.३१		निय	ग्म ८ (६) अ	ाणि ९ (१) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीक	रेता जाहि	र लिलाव वि	क्री सूचन	ा व निवित	दा	
२	कालावधीर्को	रेता निव्वळ नफा(तोटा)(कर, विशेष साधारण बाबपूर्व)	६६.७८	<u>د</u> ۲.03	८६.६७	62.48	१०४.०७	१२०.३३	हिंदुजा लेलँड फाय	नान्सच्या व	कर्जाच्या वसुलीकरि	ता सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड	नफोर्समेंट ऑ	फ सिक्युरिटी इंटरेस्त	. ऍक्ट, २००२	च्या तरतुदींनुस	ार खाली दिले	ल्या प्रतिभूत
Ę	करपूर्व निव्व	ळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर)	६६.७८	८९.०३	८६.६७	62.48	१०४.०७	१२०.३३	मालमत्तेच्या प्राधि	hत अधि क	फ्राऱ्याने ताब्यात घेत ल्	लेल्या अधिकाराचा वापर करून, कॉलम क्रमांक.डी मध्ये खाली नमूद केलेल	या थकबाकीच	या रकमेंसाठी आणि	। कर्जदार/सह-	-कर्जदारांकडून	देय खर्च आणि	णे शुल्कासह
8		कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	४९.५५	६५.९१	६४.८६	६१.०६	७६.८५	९०.०५				दीकरिता मोहोरबंद पाकिटामध्ये खाली वर्णन केल्याप्रमाणे, ' जसे आहे जेथे		आहे जे आहे' आर्रि	गे 'जसे जेथे अ	आहे' यानुसार,	खाली वर्णन वे	केल्याप्रमाणे,
4		त उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि							प्रत्यक्ष ताब्यात अ	तलेल्या मो	ोहरबंद पाकिटामध्ये	प्रस्ताव आमंत्रित केल्या आहेत ज्याचे संक्षिप्त तपशील खाली दिले आहेत:						
	(कर नतर) 3	इतर व्यापक उत्पन्न	४९.८६	६६.५५	६५.०७	६१.६७	60.20	९०.६५	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		मागणी सूचना	स्थावर मालमत्तेचे वर्णन		आरक्षित किंमत		रक्कम ठेव		
1	I ` '.																	
٤	समभाग भांड		१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	कर्जदार/	÷		स्थावर मालमलच वर्णन					एकूण कर्ज (कोर्कोज	
Ę	समभाग भांड राखीव (पुर्ण	मूल्यांकन राखीव वगळता)	१०१५.६८ –	१०१५.६८ -	१०१५.६८ –	१०१५.६८ -	१०१५.६८ –	१०१५.६८ -	सह-कर्जदार/	कर्ज	दिनांक आणि	स्थावर मालमलाच वणन		आराक्षत किमत (आरपी)	(1	इरठे)	(नोव्हेंब	र २०२३
६ ८	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ		-	-	-	-	-	-	सह-कर्जदार/ खाते क्र.		दिनांक आणि रक्कम			(आरपी)	() (?0%	इरठे) 6 आरपी)	् (नोव्हेंब रोज	र २०२३ नी)
بر د	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ	मूल्यांकन राखीव वगळता)	- 0.78	- 0.39	- ०.६४	- 0.२८	- ०.३६	- 0.८२	सह-कर्जदार/ खाते क्र. कर्जदारः श्री.	विंद्र	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२०	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल		(आरपी) रू.	(१०% (१०% स.२३,१	इरठे) 6 आरपी) १५,७६३/-	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८	र २०२३ नी) .१,१२४.५८
ध ८ ९	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	-	-	-	-	-	-	सह-कर्जदार/ खाते क्र. कर्जदारः श्री. नारायण को	विंद्र ग्री	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बँकेजवळ, सीबीडी बेलापूर, '	वी मुंबई-	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/	(१०%) (१०%) रू.२३,१ - (रूपये ते	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख	्(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं	र २०२३ नी) .१,१२४.५८ ीन कोटी
ي د ج	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मळ	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) त्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)	- 0.78 0.78	- 0.39	- ०.६४	- 0.२८	- ०.३६ ०.३६	- 0.८२	सह-कर्जदार/ खाते क्र. कर्जदार: श्री. नारावण को सह-कर्जद	विंद्र गे	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाल्तांका, सेक्टर ११, आयडीबीआय बैंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा	ावी मुंबई- चतुसिमा:	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोर	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर	र २०२३ नी) ९,९२४.५८ गेन कोटी १ लाख
ह ८ ९	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) त्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)	- 0.78	- ०.३२ ०.३२	– ०.६४ ०.६४	- 0.२८ 0.२८	- ०.३६	- 53.0 53.0	सह-कर्जदार/ खाते क्र. कर्जदार: श्री. नारायण को सह-कर्जद १. श्री. राजेश -	विंद्र गे	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बैंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी	ावी मुंबई- चतुसिमा:	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोठ एकतीस लाख	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व	र २०२३ नी) .१,१२४.५८ गिन कोटी १ लाख हजार एकशे
६ ८ ९ टीप	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) त्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)	- 0.78 0.78 0.78	- ०.३२ ०.३२ ०.३२	- ०.६४ ०.६४ ०.६४	- ٥.२८ ٥.२८	- ०.३६ ०.३६ ०.३६	- \$5.0 \$5.0 \$5.0	सह-कर्जदार/ खाते क. कर्जदार: श्री. नारायण को सह-कर्जद १. श्री. राजेश न कोळी	विंद्र ग्री रः रायण २	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बैंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल.	ावी मुंबई- चतुसिमा: फॉम्प्लेक्स;	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोर एकतीस लाख सत्तावन्न हजार	(इ (१०%) रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व चोवीस अ	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे
	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत १:	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) त्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)	- 0.78 0.78 0.78 0.78	- ०.३२ ०.३२ ०.३२	- 0.ξ¥ 0.ξ¥ 0.ξ¥ 0.ξ¥	- 55.0 55.0 55.0 55.0	- ०.३६ ०.३६ ०.३६	- \$3.6 \$3.6 \$3.6	सह–कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह–कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश	विंद्र ग्री रः रायण २	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बैंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उन्नरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे	ावी मुंबई- चतुसिमाः फ्रॉम्प्लेक्स; क्र.१११,	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोठ एकतीस लाख	(इ (१०%) रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे
	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत ग: ३० सप्टेंबर २	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/–प्रत्येक) १०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजना	- ०.२४ ०.२४ ०.२४ ३.२४ झ हेल्थकेअर ('पाल	- ०.३२ ०.३२ ०.३२ गक'/ 'गट') आणि	- ०.६४ ०.६४ ०.६४ ०.६४ त्याच्या उपकंपन्यां	- ०.२८ ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी,	विंद्र ग्रे रः रायण २ रविंद्र	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बैंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उन्नरेकडून: अग्रवाल केंद्र, दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव	ावी मुंबई- चतुसिमाः कॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे-	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोर एकतीस लाख सत्तावन्न हजार	(इ (१०%) रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व चोवीस अ	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे
	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत ग: ३० सप्टेंबर २ आर्थिक निक	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) १०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजना !लांचे विधान ('विधान') लेखापरीक्षण जोखीम आणि	- ०.२४ ०.२४ ०.२४ ०.२४ क्ष हेल्थकेअर ('पाल अनुपालन समितीने	- ०.३२ ०.३२ ०.३२ गक'/ 'गट') आणि	- ०.६४ ०.६४ ०.६४ ०.६४ त्याच्या उपकंपन्यां	- ०.२८ ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन.	विंद्र ग्री रायण २ रविंद्र शिपींग	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उन्नोरकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च	वी मुंबई- चतुसिमाः फ्रॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोर एकतीस लाख सत्तावन्न हजार	(इ (१०%) रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व चोवीस अ	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे
१)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत सम्ट्रेबर २ आर्थिक निक सम्रूहाच्या वैध	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ९.२४ भ्र हेल्थकेअर ('पाल अनुपालन समितीने बलोकन केले आहे.	- ०.३२ ०.३२ ०.३२ गरु'/ 'गट') आणि पुनरावलोकन केले	- ०.६४ ०.६४ ०.६४ ०.६४ त्याच्या उपकंपन्यां आहे आणि ११ ने	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'सम्द्र,' ग ब्हेंबर,२०२३ रोजी	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळां	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे.	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ	विंद्र त्री रायण २ रविंद्र शिपींग 5.	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र ; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: अग्रवाल केंद्र ; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब् हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल,	वी मुंबई- चतुसिमाः फ्रॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोर एकतीस लाख सत्तावन्न हजार	(इ (१०%) रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व चोवीस अ	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे
१)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत २. सोमिकृत सम्ट्रेबर २ आर्थिक निक सम्रूहाच्या वैध कंपनी कायदा	मूल्यांकन राखीव वगळता) त्त्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ९.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक	- ०.३२ ०.३२ ०.३२ गरु'/ 'गट') आणि पुनरावलोकन केले ३ ३४ अंतरिम आधि	- ०.६४ ०.६४ ०.६४ ०.६४ त्याच्या उपकंपन्यां आहे आणि ११ ने र्यक अहवाल मध्ये	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'सम्रूह' ग ब्हेंबर,२०२३ रोजी ममुद्द केलेल्या मान्यत	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाप	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. व तत्त्वांनुसार आणि	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन.	विंद्र त्री रायण २ रविंद्र शिपींग 5.	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उन्नोरकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च	वी मुंबई- चतुसिमाः फ्रॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोर एकतीस लाख सत्तावन्न हजार	(इ (१०%) रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे	(नोव्हेंब रोज रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी व चोवीस अ	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे
१) २)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत २. सौमिकृत सम्ट्रेबर २ आर्थिक निक सम्ट्राच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं	मूल्यांकन राखीव वगळता) त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ९.२४ अनुपालन समितीने बलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक ड डिस्क्लोजर रिक्वा	- ०.३२ ०.३२ ०.३२ गक'/ 'गट') आणि पुनरावलोकन केले ३ ३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २०	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ त्याच्या उपकंपन्यां आहे आणि ११ ने र्थक अहवाल मध्ये उ १५, सुधारित केल्याऽ	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'सम्रूह' ग क्टेंबर,२०२३ रोजी ममुद्द केलेल्या मान्यत	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाप	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. व तत्त्वांनुसार आणि	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएनएमयुएमआर	बिंद्र ग्रे रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७	दिनांक आणि रवकम २१.०९.२०२० रोजी रू. १,३६,६४,००४/-	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बँकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्व हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास.	वी मुंबई- चतुसिमा: क्रॅम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची पू र्वेकडून:	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सहाशे तीस फक्त	(१) (१०% रू.२३,९ (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट	इरठे) 6 आरपी) १५,७६३/– तेवीस लाख जार सातशे ७ फक्त)	(नोव्हेंब रोप रू.३,७६,८ (रूपये तं शहात्तर एक्याऐंशी चोवीस उ अठ्ठावन्न	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त)
१) २)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत २. सीमिकृत सम्पूहाच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं संबंधित मागी।	मूल्यांकन राखीव वगळता) त्त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) १०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजनाः	- ०.२४ ०.२४ ०.२४ ४.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा गवरयक तेथे पुनर्गटि	- ०.३२ ०.३२ (०.३२ (०.३२) (१.३२) (१.३२) (१.३४ अंतरिम आधि (१.३४ अंतरिम आधि (१.३४ अंतरिम आधि (१.३४ अंतरिम आधि (१.३४ अंतरिम आधि (१.३४ अंतरिम आधि	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ त्याच्या उपकंपन्यां आहे आणि ११ ने र्थक अहवाल मध्ये : १५, सुधारित केल्याग्र ने आहे.	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी नमूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. भ तत्त्वांनुसार आणि गहे.	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआय १. इरठे आणि के	विंद्र ग्री रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/-	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र ; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: अग्रवाल केंद्र ; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब् हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल,	वी मुंबई- चतुसिमाः कॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची पूर्वेकडूनः ोजी द.४.००	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सहाशे तीस फक्त च्या आत वर नमुद वे	(१ (१०% रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसप्ट	इरठे) ६ आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे ९ फक्त)	(नोव्हेंब रोउ रू.३,७६,८ (रूपये त शहानर एक्याऐंशी 1 चोवीस 3 अठ्ठावन्न मत्यावर. ज्या 1ि	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त)
१) २)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत २. सीमिकृत सम्ट्रेंबर २ आर्थिक निक सम्ट्राच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं संबंधित मागी स्टँडअलोन सं	मूल्यांकन राखीव वगळता) त्त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक ंड डिस्क्लोजर रिक्वा गवश्यक तेथे पुनर्गटि	- ०.३२ ०.३२ (०.३२ ०.३२ (गुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि वरमेंट) नियम, २० त / पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्घ्या आर्ग	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ ६४ 	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग ाव्हेंबर,२०२३ रोजी तमूद केलेल्या मान्यत ामाणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. भ तत्त्वांनुसार आणि गहे.	सह-कर्जवार/ खाते क्र. नरायण को सह-कर्जद १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते उ एमएचएमयुएमआट १. इरठे आणि के नाहीत किंवा श्रे तारीख 0इ. १२	विंद्र ही रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f बटच्या तार २०२३ रोज	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. १,३६,६४,००४/- विहित निविदा फॉर्म रखेच्या पुढे आलेल्य जी वरील शाखा काय	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ 1 निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर व र्तात्याच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थि	वी मुंबई- चतुसिमाः फॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची पूर्वेकडून: ोजी दु.४.०० ोणतेही व्याज	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तार्ग तीस फक्त व्या आत वर नमूद वे दिले जाणार नाही. म	(१ (१०% रू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसप्ट	इरठे) ६ आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे ९ फक्त)	(नोव्हेंब रोउ रू.३,७६,८ (रूपये त शहानर एक्याऐंशी 1 चोवीस 3 अठ्ठावन्न मत्यावर. ज्या 1ि	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त)
१) २) ३)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत ३. सोमिकृत स् सोमिकृत त्याखालील सं संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल	मूल्यांकन राखीव वगळता) त्त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) १०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजनाः	- ०.२४ ०.२४ ०.२४ ४.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक डं डिस्क्लोजर रिक्वा गवरयक तेथे पुनर्गटि गंपलेल्या तिमाहीचे गंकाशित आर्थिक वर्ग	- ०.३२ ०.३२ (०.३२ (०.३२) (१९२२) (१२) (१	- ०.६४ ०.६४ ०.६४ त्याच्या उपकंपन्यां आहे आणि ११ ने र्यक अहवाल मध्ये न १५, सुधारित केल्या ने आहे. थेंक वर्षाच्या संदर्भा यातील समतोल आहे	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' 1 व्हेंबर,२०२३ रोजी नमूद केलेल्या मान्यत ामाणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमा तयार केले गेले अ लेले आकडे आf	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. भ तत्त्वांनुसार आणि गहे. णे ३० जून, २०२३	सह-कर्जवार/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते उ एमएचएमयुर्मआय १. इरठे आणि के नारीख ०६. ११ २. स्थावर मालम	बिंद्र गै रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गियसीसह विटच्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/- विहित निविदा फॉर्म खेच्या पुढे आलेल्य जी वरील शाखा काय जाची तारीख ०२.१	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. प्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ तिविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर व तियाच्या पत्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थित १२.०२३ रोजी द.१२.०० ते द.०४.०० त्यम्यान आहे.	वी मुंबई- चतुसिमाः फ्रॉम्प्लेक्स; ळा, ठाणे- ार दिशांची पूर्वेकडून: जेनी दु.४.०० णितेही व्याज ते निविदा उघ	(आरपी) रू. ?,३?,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावत्र हजार सहाशे तीस फक्त व्या आत वर नमूद वे दिले जाणार नाही. म इण्यात येईल.	(१ (२०% हरू.२३,१ - (रूपये ते ो पंधरा ह त्रेसष्ट))	इरठे) 6 आरपी) १५,७६३/– तेवीस लाख जार सातशे 2 फक्त) 5 कार्यालयाच्या प	(नोव्हेंब रोउ रू.३,७६,८ (रूपये त शहानर एक्याऐंशी 1 चोवीस 3 अठ्ठावन्न मत्यावर. ज्या 1ि	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त)
१) २) ३)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत २. सीमिकृत २. सीमिकृत सम्पूहाच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिर वरील डएइख	मूल्यांकन राखीव वगळता) त्रपत्र(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक डं डिस्क्लोजर रिक्वा गवरयक तेथे पुनर्गटि गंपलेल्या तिमाहीचे गंयम, २०१५ च्या नि	- ०.३२ ०.३२ ०.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० त / पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्घ्या आ र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .५५ .सुधारित केल्या	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी नमूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमा तयार केले गेले अ लेले आकडे आf	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. भ तत्त्वांनुसार आणि गहे. णे ३० जून, २०२३	सह-कर्जवरा/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआट १. इरठे आणि के नाहीत किंवा श् तारीख ०६.१२ २. स्थावर मालमा ३. सूचनेतील थक	विंद्र गै रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गियसीसह वि उट्टया तार २०२३ रोज च्या निरीक्ष गकी असले	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/- विहित निविदा फॉर्म खेच्या पुढे आलेल्या ग्रेगची तारीख ०२.१ लेल्या रकमेवर कर्ज व	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआव बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उन्नोरकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. प्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मार्ने निवास. ांमध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ : तिविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरोठवर १२.१०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दम्पयान आहे. करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो	वी मुंबई- चतुसिमाः हॉम्प्लेक्स; ज्र.१११, ठा, ठाणे- Iर दिशांची पूर्वेकडून: Iजी दु.४.०० Ivaेही व्याज In निविदा उघ दंपर्यंत देथ आं	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख एकतीस लाख सत्तावत्र हजार सहाशे तीस फक्त च्या आत वर नमूद वे दिले जाणार नाही. म इण्यात येईल. हे त्यानुसार पुढील व	(१ (२०%) हरू.२३,१ - (रूपये ते) पंधरा ह त्रेसष्ट) - तेल्या प्रादेशिक तलमत्तेकरिता बं	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे 2 फक्त) 5 कार्यालयाच्या प तेली/प्रस्ताव (f	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहान चोवीस अ आठ्ठावन्न भत्यावर. ज्या वि	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची
१) २) ३) ४)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सीमिकृत २. सीमिकृत २. सीमिकृत २. सीमिकृत २. सीमिकृत २. सीमिकृत २. सीमिकृत सर्युहाच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं संबंधित मागी। स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल वरील डएड्ख स्वरूपाचा उत	मूल्यांकन राखीव वगळता) त्त्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ४.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक डं डिस्क्लोजर रिक्वा गवरयक तेथे पुनर्गटि गंपलेल्या तिमाहीचे गंकाशित आर्थिक वग ग्रियम, २०१५ च्या नि रंज वेबसाइटवर उपत	- ०.३२ ०.३२ ०.३२ कि / 'गट') आणि पुनरावलोकन केले ३ ३४ अंतरिम आधि ३ २४ अंतरिम आधि ३ रे४ अंतरिम आधि ३ रोट्य नियम, २० त / पुनर्वर्गीकृत के आकडे, अर्घ्या आ र्शतील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् नब्ध आहे.वेबसाइट	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .५५ .५५ .५५ .२४ .५५ .५५ .५५ .५५ .५५ .५५ .५५ .५५ .५५ .५	- 0.२८ 0.२८ 0.२८ 0.२८ वे (एकत्रित 'समूह' 1 व्हेंबर,२०२३ रोजी नमूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि com	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमा तयार केले गेले अ लेले आकडे आf ाक आर्थिक निका	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जवार/ खाते क्र. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआट १. इरठे आणि के नाहीत किंवा इ तारीख ०६. १ २. स्थावर मालम ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवार/	विंद्र जे रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f वरच्या तारा २०२३ रोज च्या निरीक्ष आणि जामी	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/- विहित निविदा फॉर्म एखेच्या पुढे आलेल्या जी वरील शाखा काय गाची तारीख ०२.१ लेल्या रकमेवर कर्ज व ोनदार/यांना, विक्रीच	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. प्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ तिविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर व तियाच्या पत्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थित १२.०२३ रोजी द.१२.०० ते द.०४.०० त्यम्यान आहे.	वी मुंबई- चतुसिमाः हॉम्प्लेक्स; ज्र.१११, ठा, ठाणे- Iर दिशांची पूर्वेकडून: Iजी दु.४.०० Ivaेही व्याज In निविदा उघ दंपर्यंत देथ आं	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख एकतीस लाख सत्तावत्र हजार सहाशे तीस फक्त च्या आत वर नमूद वे दिले जाणार नाही. म इण्यात येईल. हे त्यानुसार पुढील व	(१ (२०%) हरू.२३,१ - (रूपये ते) पंधरा ह त्रेसष्ट) - तेल्या प्रादेशिक तलमत्तेकरिता बं	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे 2 फक्त) 5 कार्यालयाच्या प तेली/प्रस्ताव (f	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहान चोवीस अ आठ्ठावन्न भत्यावर. ज्या वि	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची
१) २) ३) ४) ५)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सोमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सोमिकृत २. सोमिकृत त्याखालील सं संदर्धिक पिक सं सं वर्षित पाणि सर्व वर्षित पाणि सर्व वर्षित पाणि सर्व वर्षित पाणि सर्व वर्षित काय दा स्वरूपा वा काय सं सर्व सर्व सर्व सर्व सर्व सर्व सर्व सर्व	मूल्यांकन राखीव वगळता) त्रपन्न (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)	- ०.२४ ०.२४ ०.२४ ४ हेल्थकेअर ('पाल अनुपालन समितीने बलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा गवयक तेथे पुनर्गटि गंपलेल्या तिमाहीचे गंपलेल्या तिमाहीचे गंवाशित आर्थिक वा ग्यम, २०१५ च्या नि वंज वेबसाइटवर उपत विचार केला आहे,	- 0.३२ 0.३२ 0.३२ (गुनरा 2) आणि पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि ३२४ अंतरिम आधि ३२४ अंतरिम आधि ३१४ अंतर्गत स आकडे, अर्घ्या आधि वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ त्याच्या उपकंपन्यांत आहे आणि ११ नं र्यक अहवाल मध्ये न १५, सुधारित केल्या १ अाहे. थेंक वर्षाच्या संदर्भा यातील समतोल आहे टॉक एक्स्चेंजमध्ये दा www.bseindia. त्य रु. १०/-, पूर्ण	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग वे हेबेर,२०२३ रोजी नमूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि xom भरले, प्रत्येकी रु. ५/	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf ाक आर्थिक निका /- चे दर्शनी मूल्य	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जवरा/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआट १. इरठे आणि के नाहीत किंवा इ तारीख ०६.१२ २. स्थावर मालमा ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवार/ खेरेदीदार/खेरें	विंद्र जे रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f वटच्या तरा २०२३ रोज च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/- विहित निविदा फॉर्म रु. २,३६,६४,००४/- विदित गाखा काय जी वरीत शाखा काय जाची तारीख ०२.१ तेल्या रकमेवर कर्ज व ोनदार/यांना, विक्रीच णू शकतात.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआव बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उमरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्दे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मानोज निवास. ॉमध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ विवाच्या पत्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थित १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दम्पयान आहे. कारानुसार आणि आनुषांगेक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो व्या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते व	वी मुंबई- चतुसिमाः फ्रॉम्प्लेक्स; क्र.१११, ळा, ठाणे- ार दिशांची पूर्वेकडून: रिविंकडून: ते निविंदा उघ र विक्रीच्या उ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावत्र हजार सत्तावत्र हजार सत्तारो तीस फक्त व्या आत वर नमूद वे दिले जाणार नाही. म इण्यात येईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण	(१ (२०%) हरू.२३,१ - (रूपये ते) पंधरा ह त्रेसष्ट) - तेल्या प्रादेशिक तलमत्तेकरिता बं	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे 2 फक्त) 5 कार्यालयाच्या प तेली/प्रस्ताव (f	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहान चोवीस अ आठ्ठावन्न भत्यावर. ज्या वि	र २०२३ ती) .१,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची
१) २) ३) ४) ५)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सोमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सोमिकृत ३. सोमिकृत स् सोमिकृत व. सोमिकृत व. सोमिकृत व. सोमिकृत व. सोमिकृत व. सोमिकृत सं संबंधित मागी स्टँडअलोन सं संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल वरील डएड्ख स्वरूपाचा उत होल्डिंग कंपन शेअर्समध्ये, पृ	मूल्यांकन राखीव वगळता) त्रपन्न (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक) त्रपन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) ?०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजनाग लांचे विधान ('विधान') लेखापरीक्षण जोखीम आणि ानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा 1, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ बंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिंगेशन्स अं ल कालखंडातील आकडेवारी तुलना करता येण्यासाठी अ टेटमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर्न ोने इक्विटी शेअर्सचे उपविभाजन करण्याच्या प्रस्तावावस र्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २०	- ०.२४ ०.२४ ०.२४ ४ हेल्थकेअर ('पाल अनुपालन समितीने बलोकन केले आहे. गरतीय लेखा मानक उंडिस्क्लोजर रिक्वा गवयक तेथे पुनर्गटि ग्रंपलेल्या तिमाहीचे इं ग्रंकाशित आर्थिक वा गयम, २०१५ च्या नि वंज वेबसाइटवर उपत् विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी	- 0.३२ 0.३२ 0.३२ 1क'/ 'गट') आणि पुनरावलोकन केले ३ ३४ अंतरिम आरि ३ ३४ अंतरिम आरि ३ २४ अंतरिम आरि ३ वर्ममेंट) नियम, २० जाकडे, अर्घ्या आ र्श्वातेल आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ त्याच्या उपकंपन्यां जाहे आणि ११ ने र्थक अहवाल मध्ये न १५, सुधारित केल्या ने आहे. र्थक वर्षाच्या संदर्भा यातील समतोल आहे टॉक एक्स्चेंजमध्ये दा www.bseindia. त्य रु. १०/-, पूर्ण धारारण सर्वसाधारण	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग वे हेबेर,२०२३ रोजी नमूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि xom भरले, प्रत्येकी रु. ५/	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf ाक आर्थिक निका /- चे दर्शनी मूल्य	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जवरा/ खाते क्र. कर्जवार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआए १. इरठे आणि के नाहीत किंवा इ तारीख ठ६. १२ २. स्थावर मालम ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवरा/ खरेदीदार/खरेद ५. लिलाव विक्रीच	विंद्र जी रायण २ रविंद्र शिपींग 5. २ २२४७ ावसीसह ति तटच्या तिरिक्ष जाकी असल आणि जामी दारांना आग तपशीलवा	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/- वीविहत निविदा फॉर्म रखेच्या पुढे आलेल्या जी वरील शाखा काय जाची तारीख ०२.१ तेल्या रकमेव र कर्म वेनदार/यांना, विक्रीच णू शकतात. ार अटी व शर्ती विहि	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआव बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. पलॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्दे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. ांमध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ : ा निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जाति. इरठेवर ब ांलयाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थिर १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते य	वी मुंबई – चतुसिमाः हॉम्प्लेक्स; क्र.१११, ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: !जी दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उघ र विक्रीच्या उ त्रिय कार्यालया	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावज्ञ हजार सत्तात्र तजाणार नाही. म च्या आत वर नयूद वे दिले जाणार नही. म डण्यात येईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत.	(१ (२०%) (२०%) (रू.२३,१ (रू.पये ते) पंधरा ह ते पंधरा ह ते संप्ष ते संप्ष ते संप्र ते कल्यानुसार,	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे 3 फक्त) 5 कार्यालयाच्या प तेली/प्रस्ताव (f जाईल. स्थावर मालमत्ता	(नोव्हेंब रोव् रू. ३,७६,८ (रूपये त शहातम एक्याऐंशी त चोवीस 3 अठ्ठावन्न भत्त्यावर. ज्या ि लेलाव तारीख । खरेदी करण्या	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख इजार एकशे आणि पैसे । फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची
२) २) २) २) २) ४)	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सोमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सोमिकृत २. सोमिकृत संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहित् वरील डएड्ख स्वरूपाचा उत होल्डिंग कंपन शेअर्समध्ये, प् ३३ (प्रति शेअ	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण) वाखीगरीक्षण जोखीम आणि गनिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अं ल कालखंडातील आकडेवारी तुलना करता येण्यासाठी अ टेटमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र प्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर्य ोने इक्विटी शेअर्सचे उपविभाजन करण्याच्या प्रस्तावावा एर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रर कमाई) नुसार, वरील विधानाच्या बिंदू ८ मध्ये नमूद के	- ०.२४ ०.२४ ०.२४ ४ हेल्थकेअर ('पाल अनुपालन समितीने वलोकन केले आहे. ग्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा गत्रायक तेथे पुनर्गटि गंपलेल्या तिमाहीचे : ग्रकाशित आर्थिक वा ग्रियम, २०१५ च्या नि यम, २०१५ च्या नि यम, २०१५ च्या नि यम, २०१५ च्या नि रंड वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्मि र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर् ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळ्यां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf क आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज्	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. व तत्त्वांनुसार आणि गहे. णे ३० जून, २०२३ लांच्या तपशीलवार य असलेल्या इक्विटी तुरी दिली. Ind AS	सह-कर्जवरार/ खाते क्र. कर्जवरार: श्री. नारायण को सह-कर्जव १. श्री. राजेश न कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआय १. इरठे आणि के नाहीत किंवा श् तारीख ०६. १२ २. स्थावर मालम ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवरा/ खांदीदार/खंदे ६. स्थावर मालम	विंद्र जी रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ २२२४७ गवसीसह f तटच्या निरीक्ष आणि जामी दारांना आग तपशीलवा सर्वोच्च नि	दिनांक आणि रवकम २१.०९.२०२० रोजी रू. १,३६,६४,००४/- विहित निविदा फॉर्म एखेच्या पुढे आलेल्या जी वरील शाखा करा श्राची रतमेवर कर्ज र तेल्या रकमेवर कर्ज र नेदार/यांना, विक्री विद्यकाराला विकर्ल विविकाराला विकर्ल	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआव बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उमरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्दे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मानोज निवास. ॉमध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ विवाच्या पत्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थित १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दम्पयान आहे. कारानुसार आणि आनुषांगेक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो व्या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते व	वी मुंबई – चतुसिमाः हॉम्प्लेक्स; क्र.१११, ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: !जी दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उघ र विक्रीच्या उ त्रिय कार्यालया	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावज्ञ हजार सत्तात्र तजाणार नाही. म च्या आत वर नयूद वे दिले जाणार नही. म डण्यात येईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत.	(१ (२०%) (२०%) (रू.२३,१ (रू.पये ते) पंधरा ह ते पंधरा ह ते संप्ष ते संप्ष ते संप्र ते कल्यानुसार,	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे 3 फक्त) 5 कार्यालयाच्या प तेली/प्रस्ताव (f जाईल. स्थावर मालमत्ता	(नोव्हेंब रोव् रू. ३,७६,८ (रूपये त शहातम एक्याऐंशी त चोवीस 3 अठ्ठावन्न भत्त्यावर. ज्या ि लेलाव तारीख । खरेदी करण्या	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख इजार एकशे आणि पैसे । फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची
२) २) ३) ४) ५) ६)	समभाग भांख राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत स्यख्याची क संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल वरील डएड्ख वरील डएड्ख वरील डएड् वरील डा संकंपनी कायदा रा स्वरूपाचा अपरे शि शेअर्	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण) वाखीगरीक्षण जोखीम आणि प्रानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अं ल्वा तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे आल्खापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर र्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेमजन करण्याच्या प्रस्तावावा एर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रा सगमोंट 'मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस' आहे	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्मि र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर् ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळ्यां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf क आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज्	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. व तत्त्वांनुसार आणि गहे. णे ३० जून, २०२३ लांच्या तपशीलवार य असलेल्या इक्विटी तुरी दिली. Ind AS	सह-कर्जवरार/ खाते क्र. कर्जवरार: श्री. नारायण कों सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुर्ग्सआर १. इरठे आणि के नाहीत किंवा श् तारीख ०६.१२ २. स्थावर मालम ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवर/ खांदीदार/खंद ६. स्थावर मालमर खाली विकली	विंद्र ते रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ ायसीसह f तटच्या तार २०२३ रोज च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग सर्वोच्च नि जाणार नार्ह	दिनांक आणि रवकम २१.०९.२०२० रोजी रू. १.३६,६४,००४/- १.३६,६४,००४/- वेतिया पढ़े आलेल्या जी वरील शाखा काय गणाची तारीख ०१.१ तेल्या रकयेवर कर्ज वे नेवरा/यांग, विक्रीच एा श्वकतात. It अटी व शर्ता विहि नेविद्यकाराला विकर्ल ही.	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्व हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे च चतुरिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. विविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर व ांतयाच्या पत्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थित १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते य इत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या क्षे	वी मुंबई – चतुसिमाः कॉम्प्लेक्स; ळा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जिती दु.४.०० णितेही व्याज ते निविदा उघ प्रियंत देय आगं र विक्रीच्या उ त्रिय कार्यालया एगं अधिकार प्र	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते विषये ते ते नम्	इरठे) 6 आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे छ फक्त) 5 कार्यालयाच्या प गेली/प्रस्ताव (गि जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे ग	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहात्तर एक्याऐंशी क चोवीस अ अठ्ठावन्न भत्त्यावर. ज्या वि लेलाव तारीख ा खरेदी करण्या मालमत्ता राखी	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची साठी इच्छुक व किमतीच्या
२) २) ३) ४) ५) ६)	समभाग भांख राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत स्यख्याची क संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल वरील डएड्ख वरील डएड्ख वरील डएड् वरील डा संकंपनी कायदा रा स्वरूपाचा अपरे शि शेअर्	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण) वाखीगरीक्षण जोखीम आणि गनिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अं ल कालखंडातील आकडेवारी तुलना करता येण्यासाठी अ टेटमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र प्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर्य ोने इक्विटी शेअर्सचे उपविभाजन करण्याच्या प्रस्तावावा एर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रर कमाई) नुसार, वरील विधानाच्या बिंदू ८ मध्ये नमूद के	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्मि र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर् ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- 0.३६ 0.३६ 0.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf क आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज्	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ वेनालेखित एकत्रित ने मंजूर केले आहे. व तत्त्वांनुसार आणि गहे. णे ३० जून, २०२३ लांच्या तपशीलवार य असलेल्या इक्विटी तुरी दिली. Ind AS	सह-कर्जवरार/ खाते क्र. नरायण को सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुर्मआट १. इरठे आणि के नाहीत किंवा श्रे तारीख ०६.१२ २. स्थावर मालम ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवरा/ खरेदीदार/खरेद ५. लिलाव विक्री ६. स्थावर मालमन् खाली विकर्ली ७. वर नमूद केल्य	विंद्र ते रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f वटच्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग तपशीलवा जामी दारांना आग तपशीलवा नार्श जाणार नार्ह ग्रमाणे माल	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. १.३६,६४,००४/- वेविहत निविदा फॉर्म रखेच्या पुढे आलेल्या जी वरील शाखा काय रणाची तारीख ०२.१ तेल्या रकमेवर कर्ज व नेवद(गंवा, विक्रीच णू शकतात. १. अटी व शर्ती विहि वेविदाकाराला विकर्ल ही. नमत्तेवर प्रतंबित अस	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुरिसा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. संमध्ये मोहरखंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ 1 निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर ब रंतरवाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थित २२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. कारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते इत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या क् ते जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा मलेल्या कोणन्याही दायित्वांसाठी एचएलएफएल जबाबदार नाही. मालमत्तेचा	वी मुंबई – चतुसिमाः फॉम्प्लेक्स; ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जेती दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उध दिम्रीचया उ दिम्रीचया उ त्रिय कार्यालया पूर्ण अधिकार प्र लेलाव जसे अ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते विषये ते ते नम्	इरठे) 6 आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे छ फक्त) 5 कार्यालयाच्या प गेली/प्रस्ताव (गि जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे ग	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहात्तर एक्याऐंशी क चोवीस अ अठ्ठावन्न भत्त्यावर. ज्या वि लेलाव तारीख ा खरेदी करण्या मालमत्ता राखी	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची साठी इच्छुक व किमतीच्या
२) २) ३) ४) ५) ६)	समभाग भांख राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत स्यख्याची क संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल वरील डएड्ख वरील डएड्ख वरील डएड् वरील डा संकंपनी कायदा रा स्वरूपाचा अपरे शि शेअर्	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण) वाखीगरीक्षण जोखीम आणि प्रानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अं ल्वा तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे आल्खापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर र्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेमजन करण्याच्या प्रस्तावावा एर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रा सगमोंट 'मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस' आहे	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्मि र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर् ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- 0.३६ 0.३६ 0.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf क आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज्	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जवरार/ खाते क्र. नरायण को सह-कर्जद १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआर १. इरठे आणि के नाहीत किंवा श् तारीख ०६.१२ २. स्थावर मालमन् ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवरा/ खदेदीदार/खते ६. लिलाव विक्री ६. स्थावर मालम- खाली विकर्ली ७. वर नमूद केल्य ८. एकूण कर्जाची	विंद्र ती रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गिरट्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष तपशीलवा सर्वोच्च नि जाणार नार्ह जाणार नार्ह मामाणे माल क्षमाणे मार्ल	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. २,३६,६४,००४/- १,३६,६४,००४/- वी वरील शाखा काय गाची तारीख ०२.१ तेल्या रकमेंव रकनें तेनदार/यांना, विक्रीच णू शकतात. ार अटी व शर्ती विहि तेविदाकाराला विकर्ल ही. नमत्तेवर प्रत्लंबित अस ही कर्जाची फौजदारी	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ 1 निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर व र्तलयाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थि १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंभिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते ग इंत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या के ी जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा सलेल्या कोणत्वाही दायित्वांसाठी एचएलएफएल जबाबदार नाही. मालमनेचा 'रक्कम नाही. इतर सर्व जुल्क (असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळी मोजले ज	वी मुंबई – चतुसिमाः फॉम्प्लेक्स; ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जेती दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उध दिम्रीचया उ दिम्रीचया उ त्रिय कार्यालया पूर्ण अधिकार प्र लेलाव जसे अ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते विषये ते ते नम्	इरठे) 6 आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे छ फक्त) 5 कार्यालयाच्या प गेली/प्रस्ताव (गि जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे ग	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहात्तर एक्याऐंशी क चोवीस अ अठ्ठावन्न भत्त्यावर. ज्या वि लेलाव तारीख ा खरेदी करण्या मालमत्ता राखी	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची साठी इच्छुक व किमतीच्या
२) २) ३) ४) ५) ६)	समभाग भांख राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत स्यख्याची क संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल वरील डएड्ख वरील डएड्ख वरील डएड् वरील डा संकंपनी कायदा रा स्वरूपाचा अपरे शि शेअर्	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण) वाखीगरीक्षण जोखीम आणि प्रानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अं ल्वा तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे आल्खापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर र्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेमजन करण्याच्या प्रस्तावावा एर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रा सगमोंट 'मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस' आहे	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्मि र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर् ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- 0.३६ 0.३६ 0.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf क आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज् भागधारकांनी मंज् भागधारकांनी मंज् संचाल	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जदार/ खाते क्र. नगरायण को सह-कर्जद १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश्र कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुरमआट १. इरठे आणि के नाहीत किंवा श् तारीख ०६.१२ २. स्थावर मालम- ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जदार, खरेदीदार/खेते ६. लिलाव बिक्री ६. ला माहमत् खाली विकर्ली ७. वर नमूद केल्य ८. डिमांड ड्राप्ट प	विंद्र ती रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ वियटच्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग तपशीत्वा सर्वोच्च नि जाणार नार्ह माणे माल मजाे सार्वे काणार नार्ह काणार नार्ह	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. १.३६,६४,००४/- १.३६,६४,००४/- वी वरील शाखा काय वणाची तारीख ०२.१ तेल्या रकमेवर कर्ज वी वरील शाखा काय वणाची तारीख ठ२.१ तेल्या रकमेवर कर्ज नेवदार/यांना, विक्रीच पू शकतात. IX अटी व शर्ती विहि तेविदाकाराला विकर्ल ही. नमचेत्वर प्रत्लंबित अस ही कर्जाची फौजदारी येथे देव असलेल्या जि	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जांगेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्रारेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरखंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारिख ०५.१२.२०२३ रंतियाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थि १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते र हेत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या के ी जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा रक्षेन कोणत्याही दायित्वांसाठी एचएलएफ्फल जबाबदार नाही. मालमत्तेचा रेक्षम नाही. इतर सर्व शुल्क (असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळी मोजले ज हेंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड च्या ना ते वयात केला जावा.	वी मुंबई – चतुसिमाः फॉम्प्लेक्स; ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जेती दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उध दिम्रीचया उ दिम्रीचया उ त्रिय कार्यालया पूर्ण अधिकार प्र लेलाव जसे अ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते विषये ते ते नम्	इरठे) 6 आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे छ फक्त) 5 कार्यालयाच्या प गेली/प्रस्ताव (गि जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे ग	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहात्तर एक्याऐंशी क चोवीस अ अठ्ठावन्न भत्त्यावर. ज्या वि लेलाव तारीख ा खरेदी करण्या मालमत्ता राखी	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची साठी इच्छुक व किमतीच्या
 १) २) ३) ४) ५) ६) 	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत स्पूहाच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल् वरील डएड्ख वरील डएड्ख दसेल्पाचा उत होल्डिंग कंपन शेअर्समध्ये, पृ ३३ (प्रति शेअ ग्रुपचा ऑपरेर्ति वाचलेल्या नि	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्यन्न (विशेष साधारण) वाखीगरीक्षण जोखीम आणि प्रानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुनरा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अं ल्वा तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे आल्खापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र र्त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर र्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेमजन करण्याच्या प्रस्तावावा एर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रा सगमोंट 'मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस' आहे	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्म र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- 0.३६ 0.३६ 0.३६ प्रहणून संदर्भित) f संचालक मंडळां ता आणि मोजमाप तयार केले गेले अ लेले आकडे आf क आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज् ो IV च्या भाग A संचाल	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जवरार/ खाते क्र. नगरायण कों सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुर्मआट १. इरठे आणि के नाहीत किंवा श्रे तारीख ०६.१२ २. स्थावर मालमन् ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवारी ५. लिलाव विक्री ६. स्थावर मालमन् खाली विकर्ली ७. वर नमूद केल्य ८. एकूण कर्जाची ९. डिमांड ड्राप्ट ए अधिक तपशिलक	विंद्र ते रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f वटच्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग तपशील्वा आणार नार्ह स्वांच्च न माल श्वकाकी हं क चेन्नई ये ता, वर न	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. १.३६,६४,००४/- १.३६,६४,००४/- वी वरील शाखा काय वणाची तारीख ०२.१ तेल्या रकमेवर कर्ज वी वरील शाखा काय वणाची तारीख ठ२.१ तेल्या रकमेवर कर्ज नेवदार/यांना, विक्रीच पू शकतात. IX अटी व शर्ती विहि तेविदाकाराला विकर्ल ही. नमचेत्वर प्रत्लंबित अस ही कर्जाची फौजदारी येथे देव असलेल्या जि	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्तरेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१२.२०२३ 1 निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर व र्तलयाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थि १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंभिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते ग इंत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या के ी जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा सलेल्या कोणत्वाही दायित्वांसाठी एचएलएफएल जबाबदार नाही. मालमनेचा 'रक्कम नाही. इतर सर्व जुल्क (असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळी मोजले ज	वी मुंबई – चतुसिमाः फॉम्प्लेक्स; ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जेती दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उध दिम्रीचया उ दिम्रीचया उ त्रिय कार्यालया पूर्ण अधिकार प्र लेलाव जसे अ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(१ (१०%) स्र.२३,१ - (रूपये ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते पंधरा ह ते विषये ते ते नम्	इरठे) 6 आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे छ फक्त) 5 कार्यालयाच्या प गेली/प्रस्ताव (गि जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे ग	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये त शहात्तर एक्याऐंशी क चोवीस उ आठ्ठावन्न मत्त्यावर. ज्या कि लिलाव तारीख मालमत्ता राखी हे या तत्त्वावर के	र २०२३ ती) १,१२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची । साठी इच्छुक व किमतीच्या केला जाईल.
 १) २) २) ३) ४) ५) ६) स्था 	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत स्यख्पाची का स्यँखित मागी स्यँउअलोन सं पर्यंतच्या पहिल् वरील डएड्ख वरील डएड्ख वरील डएड् इय दर्वाल्डिंग कंपन शेअर्समध्ये, पृ ३३ (प्रति शेअ ग्रुपचा ऑपरेर्ति वाचलेल्या नि	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रे १०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजनाः खांचे विधान ('विधान') लेखापरीक्षण जोखीम आणि ानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुरारा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशनस अं ल कालखंडातील आकडेवारी तुलना करता येण्यासाठी अ टेटमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रेखाराठी वेनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर् त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रेखरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर् त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रे सर्यंत प्रत्येकराग हर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रि स्वमाई) नुसार, वरील विधानाच्या बिंदू ८ मध्ये नमूद के टेंग सेगमेंट 'मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस' आहे यम ३३(१)(c) नुसार विभागांशी संबंधित प्रकटीकरण ल	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्म र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाग तयार केले गेले अ लेले आकडे आगि तक आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज् ो IV च्या भाग A संचाल व्यवस्	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जदार/ खाते क्र. नरायण को सह-कर्जद १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुएमआर १. इरठे आणि के नाहीत किंवा श् तारीख ०६.१२ २. स्थावर मालमन् ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जदार), खदेदीदार/खते ६. लिलाव विक्री ६. स्थावर मालमन् खाली विकर्ली ७. खर माल्यन् खाली विकर्ली ७. खर माल्यन् खाली विकर्ली १. डिमांड ड्राप्ट ए अधिक तपशिलाक दिनांक: १९.११.२५	विंद्र ते रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f वटच्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग तपशील्वा आणार नार्ह स्वांच्च न माल श्वकाकी हं क चेन्नई ये ता, वर न	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. १.३६,६४,००४/- १.३६,६४,००४/- वी वरील शाखा काय वणाची तारीख ०२.१ तेल्या रकमेवर कर्ज वी वरील शाखा काय वणाची तारीख ठ२.१ तेल्या रकमेवर कर्ज नेवदार/यांना, विक्रीच पू शकतात. IX अटी व शर्ती विहि तेविदाकाराला विकर्ल ही. नमचेत्वर प्रत्लंबित अस ही कर्जाची फौजदारी येथे देव असलेल्या जि	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जांगेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्रारेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरखंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारिख ०५.१२.२०२३ रंतियाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थि १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते र हेत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या के ी जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा रक्षेन कोणत्याही दायित्वांसाठी एचएलएफ्फल जबाबदार नाही. मालमत्तेचा रेक्षम नाही. इतर सर्व शुल्क (असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळी मोजले ज हेंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड च्या ना ते वयात केला जावा.	वी मुंबई – चतुसिमाः फॉम्प्लेक्स; ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जेती दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उध दिम्रीचया उ दिम्रीचया उ त्रिय कार्यालया पूर्ण अधिकार प्र लेलाव जसे अ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(; (?०% - (रूपये हि.२३,१ - (रूपये हि.२३,१ - (रूपये हि.२३,१ - केल्या, फ्रांदेशिक जे पंधरा ह जे संप्रष्ट)) लेल्या प्रादेशिक लेल्या प्रादेशिक ते केल्यानुसार, खून ठेवतो. नमू	इरठे) 6 आरपी) १५,७६३/- तेवीस लाख जार सातशे 9 फक्त) 5 कार्यालयाच्या प बोली/प्रस्ताव (ति जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे म् णि जसे जेथे आर्ज	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये तं शहानर एक्याऐंशी 1 चोवीस उ अठ्ठावन्न पत्थावर, ज्या 1ि लेलाव तारीख । खरेदी करण्या मालमत्ता राखी हे या तत्त्वावर इया तत्त्वावर	र २०२३ ती) ?, १२२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची साठी इच्छुक व किमतीच्या केला जाईल.
 २) २) ३) ४) ५) ६) स्थ 	समभाग भांड राखीव (पुर्ण प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत प्रति शेअर उ १. मूळ २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत २. सौमिकृत स्पूहाच्या वैध कंपनी कायदा त्याखालील सं संबंधित मागी स्टँडअलोन सं पर्यंतच्या पहिल् वरील डएड्ख वरील डएड्ख दसेल्पाचा उत होल्डिंग कंपन शेअर्समध्ये, पृ ३३ (प्रति शेअ ग्रुपचा ऑपरेर्ति वाचलेल्या नि	मूल्यांकन राखीव वगळता) प्रत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक) प्रे १०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजनाः खांचे विधान ('विधान') लेखापरीक्षण जोखीम आणि ानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पुरारा , २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भ खंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशनस अं ल कालखंडातील आकडेवारी तुलना करता येण्यासाठी अ टेटमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रेखाराठी वेनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर् त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रेखरण आवश्यकता) विनि ारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर् त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रेखापरीक्षित प्र त्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अल्रे सर्यंत प्रत्येकराग हर्ण भरलेले देखील. २४ जून २०२३ रोजी, १९ जुलै २० रि स्वमाई) नुसार, वरील विधानाच्या बिंदू ८ मध्ये नमूद के टेंग सेगमेंट 'मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस' आहे यम ३३(१)(c) नुसार विभागांशी संबंधित प्रकटीकरण ल	- 0.२४ 0.२४ 0.२४ ०.२४ अनुपालन समितीने वलोकन केले आहे. प्रारतीय लेखा मानक रंड डिस्क्लोजर रिक्वा पावश्यक तेथे पुनर्गटि पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तिमाहीचे 1 पंपलेल्या तारी केंज वेबसाइटवर उपर विचार केला आहे, २३ ही विक्रमी तारी लेले एझड पूर्वलक्षीप इ. ग्रुपमध्ये एकच 3	- 0.३२ 0.३२ 0.३२ पुनरावलोकन केले ३३४ अंतरिम आधि यरमेंट) नियम, २० ५ पुनर्वर्गीकृत केल आकडे, अर्ध्या आर्म र्वातील आकडे यांच्य यमन ३३ अंतर्गत स् तब्ध आहे.वेबसाइट प्रत्येकाचे दर्शनी मूर ख सेट करून, अस	- ०.६४ ०.६४ ०.६४ .६४ .६४ .६४ .६४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३४ .३	- ०.२८ ०.२८ ०.२८ वे (एकत्रित 'समूह' ग व्हेंबर,२०२३ रोजी ममूद केलेल्या मान्यत माणे सूचीबद्ध नुसार त लेखापरीक्षण न झा खल केलेल्या त्रैमासि .om मरले, प्रत्येकी रु. ५, समेत या प्रस्तावाला	- ०.३६ ०.३६ ०.३६ म्हणून संदर्भित) f संचालक मंडळाः ता आणि मोजमाग तयार केले गेले अ लेले आकडे आगि तक आर्थिक निका (- चे दर्शनी मूल्ट भागधारकांनी मंज् ो IV च्या भाग A संचाल व्यवस्	- ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२ ०.८२	सह-कर्जवरार/ खाते क्र. नगरायण कों सह-कर्जव १. श्री. राजेश - कोळी २. श्रीमती राजेश कोळी, ३. मे. आर. एन. कर्ज खाते इ एमएचएमयुर्मआट १. इरठे आणि के नाहीत किंवा श्रे तारीख ०६.१२ २. स्थावर मालमन् ३. सूचनेतील थक ४. याद्वारे कर्जवारी ५. लिलाव विक्री ६. स्थावर मालमन् खाली विकर्ली ७. वर नमूद केल्य ८. एकूण कर्जाची ९. डिमांड ड्राप्ट ए अधिक तपशिलक	विंद्र ते रायण २ रविंद्र शिपींग 5. २२२४७ गयसीसह f वटच्या तार २०२३ रोउ च्या निरीक्ष आणि जामी दारांना आग तपशील्वा आणार नार्ह स्वांच्च न माल श्वकाकी हं क चेन्नई ये ता, वर न	दिनांक आणि रक्कम २१.०९.२०२० रोजी रू. १.३६,६४,००४/- १.३६,६४,००४/- वी वरील शाखा काय वणाची तारीख ०२.१ तेल्या रकमेवर कर्ज वी वरील शाखा काय वणाची तारीख ठ२.१ तेल्या रकमेवर कर्ज नेवदार/यांना, विक्रीच पू शकतात. IX अटी व शर्ती विहि तेविदाकाराला विकर्ल ही. नमचेत्वर प्रत्लंबित अस ही कर्जाची फौजदारी येथे देव असलेल्या जि	मालमत्ता १: ऑफिस बेअरिंग क्र.१३०२ व १३०३, १३वा मजला, प्ल कॅसाब्लांका, सेक्टर ११, आयडीबीआय बॅंकेजवळ, सीबीडी बेलापूर, ४००६१४ येथील जांगेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चा उत्रारेकडून: अग्रवाल केंद्र; दक्षिणेकडून: आतील रस्ता; पूर्वेकडून: गौरी पश्चिमेकडून: के स्टार हॉटेल. मालमत्ता २. फ्लॅट क्र.१०३, पहिला मजला, एकदंत अपार्टमेंट, सब्वे हिस्सा क्र.१ व २, गोवेली रोड, टिटवाळा गणपतीमंदिर चौकाजवळ, टिटव ४२१६०५ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि खालीलप्रमाणे चतुसिमा: उत्तरेकडून: साई गणेश लॉज, दक्षिणेकडून: रविराज हॉटेल, गोवेली रोड, पश्चिमेकडून: मनोज निवास. मध्ये मोहरखंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारिख ०५.१२.२०२३ रंतियाच्या पत्त्यावर सायं.५.०० वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थि १२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे. करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली हो या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते र हेत निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या के ी जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा रक्षेन कोणत्याही दायित्वांसाठी एचएलएफ्फल जबाबदार नाही. मालमत्तेचा रेक्षम नाही. इतर सर्व शुल्क (असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळी मोजले ज हेंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड च्या ना ते वयात केला जावा.	वी मुंबई – चतुसिमाः फॉम्प्लेक्स; ठा, ठाणे – ार दिशांची पूर्वेकडून: जेती दु.४.०० ोणतेही व्याज तेत निविदा उध दिम्रीचया उ दिम्रीचया उ त्रिय कार्यालया पूर्ण अधिकार प्र लेलाव जसे अ	(आरपी) रू. २,३१,५७,६३०/ (रूपये दोन कोत एकतीस लाख सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तावन्न त्राप्त गईल. हे त्यानुसार पुढील व मटी आणि नियम वर्ण त उपलब्ध आहेत. रा धिकृत अधिकारी र	(; (?०% - (रूपये हि.२३,१ - (रूपये हि.२३,१ - (रूपये हि.२३,१ - केल्या, फ्रांदेशिक जे पंधरा ह जे संप्रष्ट)) लेल्या प्रादेशिक लेल्या प्रादेशिक ते केल्यानुसार, खून ठेवतो. नमू	इरठे) 6 आरपी) १५,७६३/ – तेवीस लाख जार सातशे छ फक्त) 5 कार्यालयाच्या प गेली/प्रस्ताव (गि जाईल. स्थावर मालमत्ता पूद केल्याप्रमाणे ग	(नोव्हेंब रोउ रू. ३,७६,८ (रूपये तं शहानर एक्याऐंशी 1 चोवीस उ अठ्ठावन्न पत्थावर, ज्या 1ि लेलाव तारीख । खरेदी करण्या मालमत्ता राखी हे या तत्त्वावर इया तत्त्वावर	र २०२३ ती) ?, १२२४.५८ तिन कोटी १ लाख हजार एकशे आणि पैसे १ फक्त) नेविदा भरल्या) उघडण्याची साठी इच्छुक व किमतीच्या केला जाईल.